

Asian Paints Limited

Asian Paints House 6A, Shantinagar Santacruz (E) Mumbai 400 055

T: (022) 6218 1000 F: (022) 6218 1111

www.asianpaints.com

## APL/SEC/22/2021-22/135

27th May, 2021

**BSE Limited** Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers, 25th Floor, Dalal Street, Fort. Mumbai - 400 001 Scrip Code: 500820

The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, Block G, Bandra - Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 Symbol: ASIANPAINT

Sir(s),

## Sub: Compliance under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 of Listing Regulations, we hereby enclose the copies of the Notice issued for attention of the Shareholders in respect of information regarding 75th Annual General Meeting scheduled to be held on Tuesday, 29th June, 2021 through Video Conferencing / Other Audio Visual Means, in compliance with the Ministry of Corporate Affairs General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020. The notice was published in the following newspapers on 27th May, 2021 (including e-editions wherever applicable):

- All India English Edition of Economic Times; i.
- ii. Mumbai edition of The Free Press Journal;
- iii. Mumbai edition of Navshakti; and
- Maharashtra edition of Maharashtra Times.

This is for your information and record.

Thanking you,

Yours truly,

For ASIAN PAINTS LIMITED

R. J. JEYAMURUGAN **CFO & COMPANY SECRETARY** 

Encl: A/a



## Economy: Macro, Micro & More 10

## **Surat Gets its Sparkle Back as Diamond** Unit Workers Return

Production of cut & polished diamonds recovers: firms expect situation to improve further in June

Dazzling Again Continues Towns and easily the month of the State Stat

by the cline work of Junna an Covides on Come down and vaccination of the County of th



## INFORMATION REGARDING 75<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE(VC)/OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

SAMTE CHART VISION ITERS AND VISION TO STATE AND VISION TO STATE OF THE OF THE AND VISION TO STATE OF THE OTHER OF THE OTHER OF THE OTHER OF THE OTHER OTHER

execution of the control of the cont

common accounted to place of a cooper by the Company, Accounting, the Throw Dishoved the be paid where company, and the paid control of the paid control of the company of the company of the company of the paid control of the company, and the company of the control of the company, and the company, weeds as the class of the ASM and on the Company, weeds as the class of the ASM and on the Company, weeds as whether handing where in demandatical mode are respected to the company of the company, and whether handing where in demandation mode are respected to the company of the company of the company of the set seems to 17th membership than death that and the the company of the paid company of the company of the first the control on the paid controlled through a children or most of Association of the paid controlled through a control of Association of the paid and control of the company of the control of Association of the paid and control of Association of the paid and control of Association of the paid and proposed to the provision.

R J JEYAMURUGAN CFO & COMPANY SECRETARY

Kolkata, 4 Other Airports Partially Shut due to Cyclone Yaas

Mumbai: At least five airports in eastern India have been partially shut as Cyclone Yaas, the latest natural calamity, blew over the Bay of Bengal, causing death and destruction in West Bengal and Rhuman induced to the American Health of the State of t



didn't want to be named.

International Altroper (CSMA) has witnessed the carcellation of flights from Membra to Blundshard, too.—Tol They have been purtially shart feeding the ware consensation motivating to be shaudon and may extend the control of the control

### Over 6 cr SMS Alerts Sent to Residents

### **Bharat Petroleum Corporation Limited** (A Govt. of India Enterprise)

	EXTRACT FROM THE STANDALONE AND CONSOL										(₹ in Cror
$\overline{}$				Standalone			Consolidated				
SI.			Quarter Ende	d	Year	Ended		uarter Ende	d	Year Ended	
No.		31.03.2021 Audited	31.12.2020 Unaudited		31,03,2021 Audited	31.03.2020 Audited		31.12.2020 Unaudited		31,03,2021 Audited	31.03.20 Audite
1	Total Income from Operations	98,755.62	86,579.95	81,296,23	3,01,864,98	3,27,580,78	99,733,20	87,292,62	81,829,60	3,04,266,28	3,29,797.1
2	Net Profit for the period (before tax, share of profit / (loss) of Equity Accounted Investees, Exceptional and / or Extraordinary items)	5,244.49	4,575.71	(988.04)	16,163.67	3,751,87	5,274,62	4,770.62	(1,440.96)	17,491.79	4,143.3
3	Share of profit / (loss) of Equity Accounted Investees						435.55	(726.82)	263.04	(325.53)	1,400.8
Ι.	Net Profit for the period before tax including share of profit / (loss) of Equity Accounted Investees (After Exceptional and / or Extraordinary items)	12,237,44	4,156,22	(2,068,87)	22,617,58	2,671,04	11,786,08	3,558,51	(2,958,91)	22,432,02	3,651,5
5	Not Profit for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	11,940,13	2,777,62	(1,361,01)	19,041,67	2,683,19	10,641,94	1,900,63	(1,819,56)	17,319,83	3,665,7
6	Net Profit for the period after tax (After Exceptional and / or Extraordinary items) attributable to Owners of the Company						10,301.31	1,565,23	(1,847.37)	16,164.98	3,055.2
Ľ	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	11,948.32	2,808.64	(1,629.41)	19,110.06	2,185.20	10,890.59	1,303.44	(1,633.92)	16,045.23	4,253.
	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) attributable to Owners of the Company						10,511,48	969,11	(1,653,69)	14,885,62	3,655,
9	Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 10/- each)	2,092,91	1,966.88	1,966,88	2,092,91	1,966.88	2,092,91	1,966,88	1,966,88	2,092,91	1,966
10	Other Equity (excluding revaluation reserves)				52,451,64	31,247,50					
11	Not worth [Paid up Capital + Other Equity (excluding revaluation reserves)]				54,544,55	33,214,38					
12	Outstanding Redoemable Preference Shares										
13	Paid up Debt Capital / Outstanding Debt				26,314,97	41,875,40					
14	Debt Equity Ratio				0,48:1	1,26:1					
15	Earnings Per Share (of ₹10/- each) (Basic Earnings per share) (Not Annualised)	59.77	14.12	(6.92)	96,44	13,64	51,57	7.96	(9.39)	81,87	150
16	Earnings Per Share (of ₹101-each) (Diluted Earnings per share) (Not Annualised)	59.32	14.06	(6.92)	96.12	13,64	51,18	7,93	(9.39)	81,60	15.
17	Debenture Redemption Reserve				1,264,84	1,076,36					
18	Debt Service Coverage Ratio (no. of times)				5.46	1,04					
19	Interest Service Coverage Ratio (no. of times)				21.02	3.96					

Makes.

Makes and office file make of them produces compression in basis for the quarter set has received.

The makes priced file produces the produces of the

HAR EK KAAM DESH KE NAAM

## ★ The Karnataka Bank Ltd.

## **Powering Ahead** through tough times













AUDITED FINANCIAL RESULTS FOR / AS ON QUARTER / YEAR ENDED 31st MARCH, 2021				CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR / AS ON QUARTER / YEAR ENDED 31 <sup>51</sup> MARCH, 2021 (8 in circul)							
Particulars	Quarter Ended 31.03.2021 (Audited)	Quarter Ended 31.12.2020 (Reviewed)	Quarter Ended 31.03.2020 (Audited)	Year Ended 31.03.2021 (Audited)	Year Ended 31.03.2020 (Audited)	Particulars	Quarter Ended 31.03.2021 (Audited)	Quarter Ended 31.12.2020 (Reviewed)	Quarter Ended 31.03.2020 (Audited)	Year Ended 31.03.2021 (Audited)	Year Ended 31.03.2020 (Audited)
Total income from operations (net)	1790.70	1868.62	2045.94	7727.48	7736.40	Total income from operations (net)	1790.70	1868.62	2045.94	7727.48	7736.40
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	31.36	135.38	27.31	482.57	431.78	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	31.36	135.37	27.31	482.46	431.78
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	31.36	135.38	27.31	482.57	431.78	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	31.36	135.37	27.31	482.46	431.78
Equity Share Capital	310.88	310.88	310.88	310.88	310.88	Equity Share Capital	310.88	310.88	310.88	310.88	310.88
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year	5866.14			5866.14	5189.49	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year	5866.14			5866.14	5189.49
Earnings Per Share (before extraordinary items) (of ₹ 10/- each)						Earnings Per Share (before extraordinary items) (of ₹ 10/- each)					
Basic:	1.01*	4.35*	0.88*	15.52	13.89	Basic:	1.01*	4.35*	0.88*	15.52	13.89
Diluted:	1.01*	4.35*	0.88*	15.48	13.89	Diluted:	1.01*	4.35*	0.88*	15.47	13.89
Earnings Per Share (After extraordinary items) (of ₹ 10/- each)						Earnings Per Share (After extraordinary items) (of ₹ 10/- each)					
Basic :	1.01*	4.35*	0.88*	15.52	13.89	Basic :	1.01*	4.35*	0.88*	15.52	13.89
Diluted :	1.01*	4.35*	0.88*	15.48	13.89	Diluted :	1.01*	4.35*	0.88*	15.47	13.89
*Not annualized											

Applicant: Kalaben Bansilal Barot

## **RESONANCE SPECIALTIES LIMITED**

Regd. Office: Plot No. 54-D, Kandivli Industrial Estate, Kandivli West, Mumbai-400067 Phone: 022-6210 6053 Email Id: investors@resonancesl.com Website: www.resonancesl.com CIN: L25209MH1989PLC051993 NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held or Thursday, June 3, 2021 inter alia. to consider and adopt the Audited Financial Results for the 4th quarter and year ended March 31, 2021 and to recommend the fina dividend.

The said Notice may be accessed on the Company's website (www.resonancesl.com) and also on the Stock Exchange website (www.bseindia.com) For Resonance Specialties Limited

Sd/ Minal Bhosale Place: Mumbai Company Secretary Date: May 26, 2021 ACS43010

## 🔘 EAST CENTRAL RAILWAY 🔘

## **E-TENDER NOTICE**

Open Tender Notice No.: - SPJ-ST-S-03 2021, DRM (S&T)/Samastipur invites oper e-tenders on behalf of president of India for following work.

 Name of work with its location : Provision of Automatic Fire detection alarm system at balance station of SPJ Division. 2. Approx cost of the work : ₹67,75,837/- (Rupees Sixty seven Lakh Seventy Five Thousand Eight hundred Thirty seven only). 3. Date 8 Time for Submission of tender & opening of tender: 15.06.2021 Up to 16:00 Hrs 15.06.2021 at 16:30 Hrs. 4. Particulars of website where full details of tender may be seen: www.ireps.gov.in

For further details please visit the websit www.ireps.gov.in.

Divisional Rail Manager (S&T) ECR/Samastipu PR/0275/SPJ/S&T/T/21-22/28

### PUBLIC NOTICE

Shrimati VASANTI VASUDEO KHATKHATE a member of the PARLE VAIBHAV Co-operative Housing Society Ltd. having address at PARLE VAIBHAV", Mahant Road (Extn), Vileparle (East), Mumbai 400 057 and holding Flat No. 21 in the building of the Society, died on 07 10 2020.

Flat No. 21 in the building of the Society, died on 0.7 10, 2020.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants / objects from the heir or heirs or other claimants / objects or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital /property of the Society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the Society. If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the Society is such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims / objections if any, received by the Society for transfer of the shares and interest of the deceased member in the capital / property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/ Society. The claims of the Society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the Society with the Society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the Society with the Secretary of the Society between 11 a.m. to 1 p.m. from the date of publication of the notice till thedate of the Society of the Society for the Society of the Society

For and on behalf of
The PARLE VAIBHAV Co-op.
Housing Society Ltd.

AMOL K. TEMBE

## **PUBLIC NOTICE**

NOTICE IS HEREBY given that my client is in the process of negotiating for purchase of the property described in the Schedule below from Mrs. Anita Karthi Kumar Marshan [earlier known as Anita Vaman Kulkarni], free from all encumbrances, claims and demands. All persons having any claim against or to the under mentioned property by way of mortgage, gift, sale lease, lien, charge, trust, maintenance, easement or otherwise howsoeve are required to make the same known in writing to the undersigned at his office at Vishwavineet, Plot No. 417, D. K. Sandu Marg, Chembur, Mumba 400071 and via email at amoltembe@gmail.com, within 14 days from the date of publication hereof. Otherwise the transaction of purchase of the said property will be completed without reference to such claim, and the same, if any, will be considered as waived.

## SCHEDULE ABOVE REFERRED TO

Flat No. 301 having carpet area of 1,709.11 square feet being on the 3rd floor along with two covered car parking spaces in the stacked parking system, in the building named Amrita Prive standing on land bearing Plot No. 532 of Suburban Scheme No. III of Chembur and bearing CTS No. 1450 of village Chembur, situate lying and being at 12th Road, Chembur in Greater Mumbai in the Registration District and Sub-District of Mumba Suburban

DATED THIS 27TH DAY OF MAY, 2021. ADVOCATE HIGH COURT

## **OSBI** State Bank of India

Stressed Assets Resolution Group Commercial (III) Branch, 112 to 115. 1st Floor, Plot 212, West Wing, Tulsiani Chambers, Free Press lournal Marg, Nariman Point, Mumbai 400 021, **Tel No.**022 2202 1298/1299 F-mail: - team7 61341@shi co in

## POSSESSION NOTICE [See Rule 8(1)] [For Immovable Property

Whereas, The undersigned being the Authorised officer of State Bank of India, Stressed Assets Resolution Group, Commercial (III), 112-115, 1st Floor, Plot - 212, West Wing, Tulsiani Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400 021 under the Securitisation and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 01.02.2021 calling upon the Borrower/ Guarantors / Partners M/s. Om Shivam Constructions, Shri. Balraj Chopra, Smt. Sunita Balraj Chopra, Smt. Pinky Chopra and Smt. Kavita Kaul Chuglan to repay the amount mentioned in the notice being Rs.15,32,64,003/-(Rupees Fifteen Crores Thirty Two Lac Sixty Four Thousand Three only) as on 31.01.2021 and further interest, incidental expenses, costs, charges incurred to be incurred within sixty days from the date of receipt of the said notice.

The Borrower/Guarantors/Partners having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Guarantors/Partners and the public in genera that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under subsection 13 of SARFAESI Act read with rule 8 on this 25th Day of May of the vear 2021.

The Borrower/Guarantors/Partners in particular and the public in general is hereby cautioned not to deal with property and any dealings with the property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of **Rs.15,32,64,003/** (Rupees Fifteen Crores Thirty Two Lac Sixty Four Thousand Three only) and further interest and other charges thereon. The Borrower's / Guarantor's/Partner's attention is invited to the provisions of

sub-section (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of the time limit

## DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY

All that part and parcel of the property consisting of FSI & TDR of 150 sq. meters on ground floor long with canopy and 100 sq. mtrs open space on front side and exclusive use of Gate No. 2 for parking at Om Palace building on CTS No. 1634. Dr. Ambedkar Road Jnc, Pali Hill, Village Khar Danda, Mumbai

Date: 25.05.2021

FORM NO. 14

Authorised Officer

State Bank Of India

[See Regulation 33(2)]

By Regd. A/D, Dasti failing which by Publication OFFICE OF THE RECOVERY OFFICER - I/II

**DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)** 

1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi, Navi Mumbai- 400703

DEMAND NOTICE NOTICE UNDER SECTIONS 25 TO 28 OF THE RECOVERY OF DEBTS DUE

TO BANKS AND FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993 AND RULE 2 OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961

RC/263/2019

**PUNJAB NATIONAL BANK** 

MS RAM SHYAM ROADWAYS PROP MR SATYAWANS TANWAR

## MS RAM SHYAM ROADWAYS PROP MR SATYAWANS TANWAR

Also At:

A 47 Gr Floor Mahavir Market Sector 18 Vashi Navi Mumbai 400705 Also Having Address At 701 Royal Arcade Plot No 31 32 Sector 5 Near Railway Station Sanpada Nav Mumbai 400605

A 47 Gr Floor Mahavir Market Sector 18 Vashi Navi Mumbai 400705 Also Having Address At 701 Royal Arcade Plot No 31 32 Sector 5 Near Railway Station Sanpada Nav

This is to notify that as per the Recovery Certificate issued in pursuance of orders passe by the Presiding Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) in OA/910/2018 an amount of Rs 1259992.21 ( Rupees Twelve Lakhs Fifty Nine Thousands Nine Hundred Ninety Two And Paise Twenty One Only ) along with pendentellite and future interest @ 11.00 % Simple Interest Yearly w.e.f. 19/07/2018 till realization and costs of Rs 26100 (Rupees Twenty Six Thousands One Hundred Only)

has become due against you (Jointly and severally). 2. You are hereby directed to pay the above sum within 15 days of the receipts of the notice failing which the recovery shall be made in accordance with the Recovery of Debts Due to Banks and Financial Institutions Act, 1993 and Rules there under.

3. You are hereby ordered to declare on an affidavit the particulars of yaurs assets on or before the next Gate of hearing.

4. You are hereby ordered to appear before the undersigned on 05/07/2021 at 10:30 a.m for further proceedings.

5. In addition to the sum aforesaid, you will also be liable to pay: (a) Such interests as is payable for the period commencing immediately after this notice of

the certificate / execution proceedings. (b) All costs, charges and expenses incurred in respect of the service of this notice and warrants and other processes and all other proceedings taken for recovering the amount

Given under my hand and the seal of the Tribunal, on this date: 12/05/2021

Recovery Office (seal) DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

NOTICE

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting

of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday

05<sup>th</sup> June, 2021 at Mumbai to, inter alia, consider and approve the Audited Financia

Further, the trading window for dealing in the Company's Equity shares by

the designated persons and/or their immediate relatives had already been

closed w.e.f. 1st April, 2021 up to 48 hours, after the declaration of Audite

The said notice is available on the Company's website

(www.speedagecommercials.in) and also on the website of BSE Limited

IDFC FIRST Bank Limited
(Formerly known as IDFC Bank Limited)

IDFC FIRST Bank Limited

Chetpet, Channai - 600031, Tel : +91 44 4564 4000 Fax : +91 44 4564 4022

APPENDIX- IV-A [See proviso to rule 8 (6)]

SALE NOTICE FOR SALE OF

**IMMOVABLE PROPERTIES** 

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the

Securitisation and Reconstruction of Financial Assets and

Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to

Notice is hereby given to the public in general and in particular to

the Borrower (s) and Guarantor (s) that the below described

immovable property mortgaged/charged to the Secured Creditor,

the physical possession of which has been taken by the

Authorised Officer of IDFC FIRST Bank Limited (Formerly known as

IDFC Bank Limited), will be sold on "As is where is", "As is what is",

and "Whatever there is" on 15-June-2021, for recovery of INR

19,29,435.44/- due to the IDFC FIRST Bank Limited ( Formerly

known as IDFC Bank Limited) from 1)Sukumar Vilas Nikam, 2)

Anita Vilas Nikam. The Reserve Price will be Rs9,63,072/- and the

**DESCRIPTION OF MORTGAGE PROPERTY** 

Flat No. 405, 4th Floor, Krishna Kunj Building, Village Nandivali,

For detailed terms and conditions of the sale, please refer to the

link provided in IDFC FIRST BANK Limited website i.e

**PUBLIC NOTICE** 

NOTICE IS HEREBY GIVEN to the members of the public that, Rekha

Solomon (the "Vendor") having her address at Flat No. 2605, 26th Floor, Towe 4, Crescent Bay, Jerbai Wadia Road, Near Mahatma Phule Education Society

Parel, Mumbai - 400012 has agreed to sell Premises being 10 fully paid up

shares of Rs. 50/- each bearing distinctive nos. 4811 to 4820 (both inclusive

and as represented under share Certificate No. 482 ("shares I") issued by

lvory Towers Co-operative Housing Society Limited ("Society") alongwith Flat No. 204, admeasuring about 579 sq. ft equivalent to 53.81 sq. mtrs. carpet area on the 2nd floor ("Flat No. 204") in the building known as Julian Alps (J-4), A-Wing Building No. 15 ("Building"), AND Premises being 10 fully paid up

shares of Rs. 50/- each bearing distinctive nos. 4821 to 4830 (both inclusive) and as represented under share Certificate No. 483 ("shares II") issued by the

Society along with Flat No. 205, admeasuring about 396 sq. ft equivalent to 36.80 sq. mtrs. carpet area on the 2nd floor ("Flat No. 205"), in the said

Building situated at Sector 3, Bhakti Park, Wadala (E), Mumbai - 400037, along

with ground level parking No. 06 ("Car Parking") in the said Building and more

particularly described in the Schedule hereunder written to our clients free from

All those persons having any right, title, interest, claim by way of inheritance

share, sale, mortgage, transfer, lease, lien, charge, gift, devise sub-lease, lien heirship, or otherwise howsoever, are hereby required to give notice thereof to

the undersigned at M/s. Purnanand & Co., Advocates, Fort Chambers "C", 2nd

Floor, 65, Tamarind Lane, Fort, Mumbai- 400 023, within 10 days from the date

of publication of this notice, failing which the claim if any, shall deemed to have

been waived and our clients will complete transactions without any reference to

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

10 fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive nos. 4811 to 4820 (both inclusive) and as represented under share Certificate No. 482 issued by

Ivory Towers Co-operative Housing Society Limited alongwith Flat No. 204

admeasuring about 579 sq. ft equivalent to 53.81 sq. mtrs. carpet area on the

2nd floor in the building known as Julian Alps (J- 4), A- Wing Building No. 15

AND 10 fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive nos. 4821 to

4830 (both inclusive) and as represented under share Certificate No. 483 issued by the said Society alongwith Flat No. 205, admeasuring about 396 sq. fl

equivalent to 36.80 sq. mtrs. carpet area on the 2nd floor in the said building

consisting of Stilt+ Podium+16+17th (pt)+18th (pt) upper floors having 2 lifts

Plot No. A1 bearing CTS no. 1A/5, 1B situated and lying and being at Village

Anik, Taluka Kurla, B.S. D. comprising of Survey No. 168(P), 169 (P), 171 (P)

173 (P) and in the District and Registration Sub-District of Mumbai Upnagar

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN to the public at large that our client RNA Builder (NG)

are intending to purchase an agricultural land from the land owners (i) Smt.

Prema Moreshwar Barfe, (ii) Shri. Hemant Moreshwar Barfe, (iii) Shri. Rajesh

Moreshwar Barfe and (iv) Smt. Dakshata Sanjay Gawli [Alias Draupadi

Moreshwar Barfe [collectively "Vendor"] which is more particularly described

in the Schedule given herein below and referred for brevity sake as "said

Any person/s having any right, title, interest, claim of whatsoever nature

against, in to or upon the said property by way of inheritance, share,

agreement for sale, sale, exchange, mortgage, contract, easement, lease,

lien, license, gift, possession or encumbrances, charge, trust, right of

residence, maintenance, succession, attachment before or after judgement

or otherwise however is hereby required to notify/intimate in writing to the

undersigned within 14 (fourteen) days from the date hereof of his such claim,

if any, with all supporting documentary evidence failing which the

transaction as envisaged hereinabove shall be completed without any

reference to such claim/s and/or demands and/or objection, if any, of such

person shall be deemed to have been waived, abandoned and not binding

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

ALL THAT piece and parcel of an agricultural land bearing Old Survey No.

335/7, New Survey No. 25, Hissa No. 7, having an area admeasuring 0-20-5

Hectares ares Prati equivalent to 2050 square meters, situate, lying and

being at Village Goddeo, Talathi Sazaa - Navghar, Taluka and District -

Thane, in the registration District of Thane and Sub - District of Bhayandar,

within the local limits of Mira Bhayandar Municipal Corporation, hereinafter

ated at Sector 3, Bhakti Park, Wadala(E), Mumbai - 400037standing on the

For Purnanand & Co.

Advocates & Solicitors

2nd floor, Fort, Mumbai - 400 023.

65, Tamarind Lane, Fort Chambers, "C" Wings

Partner

Place: Dahanu

pproached the society for the issue of a

apploached the society for the issue of a duplicate. SHARE CERTIFICATE NO. 16 FOLIO: 76 TO 80 NAME OF THE HOLDER: MR. SHAILESH BHUPATRAI

PAREKH AND NEEPA SHAILESH

PAREKH ADDRESS/ FLAT NO. B/307 AKSHAR BHUWAN CHS LTD. EVERSHINE CITY, VASAI (EAST) PALGHAR- 401208. In case any persor

has any claims in respect of the said share/ any objection for the issuance of a

duplicate share certificate in favor of the

nember, they should lodge acclaim objection within 10 days of the date of publication of this notice. Further take note that the said flat has been sold to MR. NEERAJ DAYASHANKAR

CHAURASIA vide agreement dated 04/05/2021 which has been lodged with us along with transfer papers for transfer.

f within 10 days from the date of this

advertisement hereof no claim/objection

is received by the society in respect to the said certificate, the duplicate certificate will be issued to the member as per the

procedure of the society and transfer wi

be affected to incumbent member MR NEERAJ DAYASHANKAR CHAURASIA

Akshar Bhuwan Co-Op.Hsg. Soc

Address : Vijay Vihar Complex, Evershine City, Nallasopara (E), Palghar - 401 208.

Secretary

as per the bye-laws.

Earnest Money Deposit will be Rs96,307.2/-.

Dombivali (East), Thane

www.idfcbank.com

Date:27/05/2021

all encumbrances.

constructed in the year 2008

Dated this 27th day of May, 2021.

Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Registered Office: KRM Towers, 8th Floor, Harringtone Road,

AUTHORIZED OFFICER – Akshay Suryavanshi; CONTACT

AUTHORIZED OFFICER - Debjyoti Roy; CONTACT

Results of the Company for the quarter and year ended 31st March, 2021.

Financial Results for the quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2021.

www.bseindia.com), where the Company's shares are listed.

Place: Mumbai

Date: 26th May, 2021

CIN: L65110TN2014PLC097792

NUMBER- 9664539131

NUMBER- 9874702021

Phone: (91-22) 2673 1779 • Fax: (91-22) 2673 1796

edagecommercial@gmail.com • Website: www.speedagecommercials.ii

2304, Sea Flama, 23rd Floor, Dosti Flamingos, Awing, Bldg.5,

Cell: 9820083198 or 9664696644,

E-mail: vidya adsule@hotmail.com

T. J Road, Parel-Sewri, Mumbai-4000 15

Vidya Adsule (Advocate - High Court)

Dated this 26<sup>th</sup> day of May, 2021.

For Versatile Law Partners,

Managing Partner;

for the sake of brevity referred to as "Said Property".

on our client.

**SPEEDAGE COMMERCIALS LIMITED** 

CIN - L51900MH1984PLC034503

Regd. Office: Bhansali House, A-5, Off Veera Desai Andheri (West) Mumbai-400053

For Speedage Commercials Limited

Meenakshi J. Bhansa

(DIN: 06936671)

Sd/

**Authorised Officer** 

**IDFC FIRST BANK LIMITED** 

(Formerly known as IDFC Bank Limited)

**SVC INDUSTRIES LIMITED** 

Email: svcindustriesltd@gmail.com

Name of Transferor	Folio No.	Distinctive Nos.	Certificate Nos.		Name of Transferee	
Jayantilal M Shah	0001175	81073351 TO 81073400	0230536-37	150	Manish Shah	
		32659601 TO 32659650	293133	50		
As ner SEBI Circular dated November 06, 2018 clause 2 (c) allows transfer of shares						

ares in cases of major mismatch/ non-availability of transferor's signatures, subject to procedural requirements to be complied. The Company will process transfer of the aforesaid shares in case the Company/its Share Transfer Agent do not receive any objections for the same within 30 days from date of publication hereof.

Mumbai Date: 27.05.2021

> FORM NO. 14 [See Regulation 33(2)]

By Regd. A/D, Dasti failing which by Publication

OFFICE OF THE RECOVERY OFFICER - I/II **DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)** 

1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi, Navi Mumbai- 400703

DEMAND NOTICE NOTICE UNDER SECTIONS 25 TO 28 OF THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANKS AND FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993 AND RULE 2 OF

ANILKUMAR MAHESH KUMAR PRASAD

SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 RC/110/2017

PUNJAB NATIONAL BANK

## ANILKUMAR MAHESH KUMAR PRASAD

R-7 Arya Bldg Flat No 404 Marathon Nagar Badlapur 421305 And 705 Chamunda Enclave, Plot No.89, Set 8A, Airoli, Navi Mumbai 400703

Flat No 103, Anuradha Bldg, Sankeshwar Krupa Complex, Chikanghar Kalyan (W) 421301: Working At S.K. Packaging Industries Sameem Sofawala Duck Lane  $Durgah\,Road, Khindi\,Pada, Bhandup\,(w)\,Mumbai\,400078-421305$ Also At:

R-7 Arya Bldg Flat No 404 Marathon Nagar Badlapur 421305 And 705 Chamunda Enclave, Plot No.89, Set 8A, Airoli, Navi Mumbai 400703

Flat No 103, Anuradha Bldg, Sankeshwar Krupa Complex, Chikanghar Kalyan (W) 421301. Working At S.K. Packaging Industries Sameem Sofawala Duck Lane, Durgah Road, Khindl Pada, Bhandup (W) Mumbai

This is to notify that as per the Recovery Certificate issued in pursuance of orders passed by the Presiding Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) .in OA/482/2014 an amount of Rs 1067108.00 ( Rupees Ten Lakhs Sixty Seven Thousands One Hundred Eight Only ) along with pendentellite and future interest @ 11.75 % Simple Interest Yearly w.e.f. 19/03/2014 till realization and costs of Rs 32171 (Rupees Thirty Two Thousands One Hundred Seventy One Only ) has become due against you (Jointly and severally).

2. You are hereby directed to pay the above sum within 15 days of the receipts of the notice, failing which the recovery shall be made in accordance with the Recovery of Debts Due to Banks and Financial Institutions Act, 1993 and Rules there under.

3. You are hereby ordered to declare on an affidavit the particulars of yaurs assets on or

before the next Gate of hearing. 4. You are hereby ordered to appear before the undersigned on 24/06/2021 at 10:30 a.m

for further proceedings.

5. In addition to the sum aforesaid, you will also be liable to pay: (a) Such interests as is payable for the period commencing immediately after this notice of the certificate / execution proceedings.

(b) All costs, charges and expenses incurred in respect of the service of this notice and warrants and other processes and all other proceedings taken for recovering the amoun

Given under my hand and the seal of the Tribunal, on this date: 08/04/2021

Recovery Officer
DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) (seal)

🤛 National Highways Authority of India 🐃

## Ministry of Road Transport & Highways, Government of India Project Implementation Unit, Thane **PUBLIC NOTICE**

### Announcement of Award for acquisition of land for construction of eight lane portion from Talasri to Virar, of the Vadodara-Mumbai Expressway, for Land owners / Persons interested therein and payment of Compensation Amount.

Kind attention of all landowners / interested persons is invited to the Notification No. 590(E) dated 22.02.2017, Notification No. 4675(E) dated 26.12.2019, issued under Section 3A of the NH Act, 1956, for acquisition of land for the building / construction of the Vadodara-Mumbai Expressway portion and the Notification No. 184(E) dated 12.01.2018, Notification No. 2255(E) dated 07.07.2020, issued under Section 3D of the NH Act, 1956, and published in the following newspapers:

SR. NO.	Notification	Names of Newspapers in which published	Date of Newspaper
1	Section 3 A	Lokmat, The Free Press Journal	13/04/2017
2	Section 3 D	Sakal, The Indian Express	01/03/2018
3	Section 3 A	Navrashtra, Navbharat	11/02/2020
4	Section 3 D	Sakal, The Indian Express	04/08/2020

It is informed that the undersigned has announced the Award in respect of the said land under Section 3G of the NH Act, 1956.

The land acquiring agency (National Highways Authority of India) has made necessary arrangements to place the requisite amount of compensation at the disposal of the undersigned. Notices have also been issued to the concerned andowners / Interested persons as required under Section 3G of the NH Act

Accordingly, all the concerned Landowners / Interested persons are hereby informed / notified through this additional **Public Notice** that the Compensation amount is hereby offered to all the landowners. Further, it may be noted that:

The compensation amount in respect of all such landowners, who have already

submitted their Bank account details, is being credited to their respective bank Accounts through RTGS; The landowners who have not submitted their Bank Account details, may do so nmediately in the office of the Competent Authority (Land Acquisition) and

Sub-Divisional Officer, Dahanu. The amount shall be credited to their accounts within one week of the receipt of such Bank Account details; All other claimants entitled to receive the compensation amount may collect

their amount of compensation from the office of the Competent Authority (Land Acquisition) on any working day during office hours between 11:00 to 17:00 hours within a period of 60 days.

It may further be noted that since the amount of Compensation has been determined and tendered to the concerned Landowners / Persons interested therein through this additional Public Notice, any failure on part of the concerned persons to collect the compensation amount would be to their account and the amount shall be deemed to have been paid on expiry of this period of sixty days from the date of publication of this Notice.

The Landowners / Persons interested therein are further called upon to surrender or deliver the possession of the subject land to the Competent Authority (Land Acquisition) or Sub-Divisional Officer, Dahanu, failing which, the possession of subject land will be taken unilaterally after the expiry of 60 days period.

**Competent Authority (Land Acquisition)** and Sub-Divisional Officer Dahanu Division, Dahanu

Date: 21.05.2021

## **PUBLIC NOTICE** Notice is hereby given that the following share certificate is stated to be lost misplaced and the member has

# 🖥 भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी

ई – निविदा सुचना क्र.१ व २ /२०२१-२२

सु.क्र	ठेक्याचे स्वरुप	कामाचा कालावधी	बयाना रक्कम	निविदा फार्मची किंमत
१.	अग्निशमन विभागाला आगीच्या वर्दीवर	१२०	रु.१,७५,०००/-	१५,०००/
	काम करण्याकरिता १४ हजार लिटर			
	क्षमतेच्या वॉटर ब्राउंझरचे Designing,			
	Constructing, Fabricating,			
	Erection, Testing and Commissioning करणेबाबत.			
٦.	अग्निशमन विभागाला आगीच्या वर्दीवर काम	९०	रु.१,००,०००/-	१०,०००/
	करण्याकरिता विविध प्रकारची साधनसामुग्री			
	खरेदी करणेबाबत.			

सदर ई-निविदा सुचना, निविदेच्या अटी व शर्ती इ. http://mahatenders.gov.in वर दिनांक २७/०५/२०२१ पासुन ते दिनांक १०/०६/२०२१ रोजी पर्यंत या कालावधीत प्रसिद्ध करण्यात

**BENTLEY COMMERCIAL ENTERPRISES LIMITED** CIN - L24110MH1985PLC035396 Regd. Office: Bhansali House, A-5, Off Veera Desai Road

Andheri (West), Mumbai-400053

Phone : (91-22) 2673 1779 • Fax: (91-22) 2673 1796
mail: bentleycommercial@gmail.com • Website: www.bentleycommercialent.ne

**NOTICE** Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday

05" June, 2021 at Mumbai to, inter alia, consider and approve the Audited Financia Results of the Company for the quarter and year ended 31\* March, 2021. Further, the trading window for dealing in the Company's Equity shares by the designated persons and/or their immediate relatives had already been closed w.e.f. 1st April, 2021 up to 48 hours, after the declaration of Audited Financia Results for the quarter and year ended 31st March, 2021.

The said notice is also available on the Company's website at www.bentleycommercialent.net and on the website of BSE Limited at www.bseindia.com, where the Company's shares are listed.

For Bentley Commercial Enterprises Limited Meenakshi J. Bhansa Director and Company Secretary (DIN:06936671)

90 asianpaints

Place: Mumbai

Date: 26th May, 2021

**Asian Paints Limited** CIN: L24220MH1945PLC004598 Regd. Office: 6A, Shantinagar Santacruz (East), Mumbai - 400055 Tel. No.: (022) 6218 1000 Website: www.asianpaints.com

Email: investor relations@asianpaints.com

INFORMATION REGARDING 75<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE(VC)/OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Shareholders may note that the 75th Annual General Meeting (AGM) of the Company will be held through VC/OAVM on Tuesday, 29th June, 2021 at 11.00 a.m. IST, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules issued thereunder and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the Ministry of Corporate Affairs (MCA) General Circular No. 20/2020 and 02/2021 dated 5" May, 2020 and 13<sup>th</sup> January, 2021, respectively alongwith other applicable Circulars issued by the MCA and SEBI, to transact the business that will be set forth in the Notice of the AGM.

In compliance with the above Circulars, the electronic copies of the Notice of the 75th AGM and Annual Report for the Financial Year 2020-21 will be sent to all the shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participants. The Notice of the 75th AGM and Annual Report for the Financial Year 2020-21 will also be available on the Company's website www.asianpaints.com, on the website of Stock Exchange, BSE Limited at www.bseindia.com & National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com.

Manner of registering/updating email addresses:

- For shareholders holding shares in dematerialized mode, kindly register/update your email address with your Depository Participants Alternatively, you may register your email address with M/s. TSR Darashaw Consultants Private Limited (TSR) our Registrar and Transfer Agent on the temporary basis to ensure the receipt of Annual Report of the Company for the Financial Year 2020-21, in the manner stated below at sr. no. 2.
- For shareholders holding shares in physical mode, you may register your email address with TSR to receive the Notice of the AGM along with the Annual Report of the Company for the Financial Year 2020-21 by visiting the link:

https://tcpl.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html

Manner of voting at the AGM

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its shareholders to cast their votes on all resolutions which is set out in the Notice of the AGM. Shareholders have the option to cast their vote on any of the resolutions using the remote e-voting facility or e-voting during the AGM. Detailed procedure for remote e-voting/e-voting during the AGM is provided in the Notice of the AGM. Payment of dividend

- 1. Shareholders may note that the Board of Directors of the Company at their Meeting held on Wednesday, 12th May, 2021 had considered, approved and recommended payment of final dividend of Rs. 14.50 (Rupee fourteen and paise fifty only) (Final Dividend) per equity share of face value of Re. 1 (Rupee one) each for the financial year ended 31st March, 2021, subject to approval of shareholders at this ensuing  $75^{\mbox{\tiny th}}$  AGM. The final dividend, if approved by the shareholders will be paid on or after Friday, 2<sup>nd</sup> July, 2021, to the shareholders whose names appears in the Register of Members as on the Record Date i.e. Friday,11th June, 2021. The final dividend will be paid electronically through various online transfer modes to those shareholders who have updated their bank account details. For shareholders who have not updated their bank account details, dividend warrants/demand drafts will be sent to
- 2. As Shareholders may be aware, as per the Income-tax Act, 1961. as amended by the Finance Act, 2020, dividends paid or distributed by the Company after  $1^{\mbox{\tiny st}}$  April 2020, shall be taxable in the hands of the shareholders and the Company shall be required to deduct tax at source (TDS) at the prescribed rates from the dividend, subject to approval of shareholders in the forthcoming AGM. The TDS rate would vary depending on the residential status of the shareholder and the documents submitted by them and accepted by the Company. Accordingly, the Final Dividend will be paid after deducting TDS as explained herein.

Shareholders are requested to submit the documents in accordance with the applicable provisions of the Income Tax Act. 1961. The detailed tax rates, documents required for availing the applicable tax rates are provided in the Notice of the AGM and on the Company's website at https://www.asianpaints.com/more/investors/DividendInformation.html.

Manner of registering/updating bank details:

their registered addresses.

Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register complete bank account details with the Depository Participants and shareholders holding shares in physical mode shall send a duly signed request letter to TSR mentioning the name, folio no., bank details, selfattested PAN card and original cancelled cheque leaf. In case of absence of name of the first shareholder on the original cancelled cheque or initials on the cheque, bank attested copy of first page of the Bank Passbook Statement of Account in original along with the original cancelled cheque shall be provided.

The above information is being issued for the information and benefit of all the members of the Company and is in compliance with the MCA Circular(s) and the SEBI Circular.

The shareholders may contact the Company's Registrar & Transfer Agent. M/s. TSR Darashaw Consultants Private Limited at: TSR Darashaw Consultants Private Limited

C-101,1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg Vikhroli (West) Mumbai - 400 083 Tel No.: (022) 6656 8484 Extn.: 8411 Toll Free No.: 1800 2100 124 E-mail: csg-unit@tcplindia.co.in Website: www.tcplindia.co.in

For ASIAN PAINTS LIMITED

**RJJEYAMURUGAN** Date : 26th May, 2021 Place : Mumbai CFO & COMPANY SECRETARY

अग्निशमन विभाग

येणार आहे.

सही/-मा.उपआयुक्त (मुख्या)

भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका, भिवंडी

Regd Office: 301, Shubham Centre-1, 3rd Floor, Near Holy Family 491, Cardinal Gracias Road, Andheri (East), Mumbai-400099 Tel: +66751000 Website: www.svcindustriesltd.com

Notice is hereby given that the following shareholder has lodged transfer deed(s) along with share certificate(s) for transfer of shares with transfer deed (Form SH-4

By order of the Board of Directors

Gayatri Chauhan Company Secretary

08-04-2021

क्षेत्र ८९.१८ चौमी कारपेट म्हणजेच १०७.०१ चौमी बिल्टअप. २३वा मजला. सोबत प्रपोरशिनेट पार्किंग फॅसिलीटी, बिल्डिंग नं.१, सॉलीटिअर विंग ए, सॉलीटिअर सीजे को ऑप हौ सोसा लि., फेस-१, कॉसमॉस ज्वेल्स, जी बी रोड ठाणे प, ४००६१५ हि मिळकत रमेश गोविंद सेंघानी यांच्या मालकी व कब्जेवहीवाटीचा होती. रमेश गोविंद सेंघानी हे दि. २२/०४/२०२१ रोजी मयत झाले आहेत. त्यांच्या पश्चात अरुणा रमेश सेंघानी (पत्नी), निमिषा पीयूष परवाडीया (विवाहित मुलगी) व केवल रमेश सेंघानी (मलगा) हे त्यांचे वालीवारस आहेत. त्यांचे सदर वालीवारस सदरची मिळकत प्रमोद सुशील कुमार अग्रवाल व पिंकी प्रमोद अग्रवाल यांना विकत देत आहेत आणि प्रमोद सुराील कुमार अग्रवाल व पिंकी प्रमोद अग्रवाल यांनी सदर मिळकतीवर आमचे अशिल फेडरल बँक लि यांच्या कडून कर्ज घेण्याचे ठरविले आहे.

तरी या संदर्भात जर कोणीही इसमांचा सदरच्या हस्तांत संदर्भात हरकत अथवा सदर मिळकती संदर्भात विक्री, गहाणवट, बक्षिसपत्र, दान, दावा, भाडेपट्टा, वैगरे हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी सदर जाहीर नोटीस . प्रसिद्ध झाल्यापासून चौदा दिवसांचे आत लेखी कागदोपत्री पराव्यासहित निम्नलिखित स्वाक्षिकारांना मे. एस. पी. -कन्सलटंट, अनिता शॉपिंग सेंटर, १ला मजला, पोस्त ऑफिस समोर, वसई रोड (प.), ४०१२०२, या पत्त्यावर कळवावा, नपेक्षा सदर मिळकतीवर कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क नाही व तो असल्यास सोड्न दिलेला आहे असे प्रमजण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी

अशिलांतर्फे अँड. पायस डिमेलो

जाहीर सूचना

लित विज हे कोटक महिंद्रा बँक लिमिटेड (बँक)

कडून सर्व भारांपासून मुक्त गांव मालाड, इनॉर्बिट मॉर्ल समोर, मुलुंड लिंक रोड, गोरेगाव (प.), मुंबई-६४

च्या सीटीएस क्र. १२००सी येथे स्थित कल्पतरू

पिनॅकल अशा ज्ञात बिल्डिंगीमधील २६व्या

मजल्यावरील फ्लॅट क्र. २६२, मोज. १४६० चौ.फूट

चटई आणि दोन बेसमेंट पार्किंग क्षेत्र (फ्लॅट)

खरेदीसाठी इच्छुक आहेत. कर्जदार श्री. सुबिर चक्रवर्ती

आणि सौ. सोनाली चक्रवर्ती हे बँकेला कर्जाची

परतफेड करण्यास असमर्थ ठरले आणि म्हणन बँकेने

कोणत्याही व्यक्तीला सदर फ्लॅटच्या संदर्भामध्ये

कोणताही आक्षेप किंवा दावा किंवा हक जसे की,

वारसा. विक्री. अदलाबदल, गहाण, भाडेपडा.

धारणाधिकार, परवाना, भेट, विश्वस्त, ताबा किंवा

भार किंवा विक्री कराची कोणतीही वैधानिक थकबाकी

किंवा आयकर पाधिकरण किंवा अन्यकाही टावे

असल्यास त्यांनी सर्व पूरक कागदपत्रासह तसे

निम्नस्वाक्षरीकारांना या सूचनेच्या प्रसिद्धीच्या

तारखेपासून चौदा दिवसांच्या ओत कळविणे आवश्यक

आहे, कसूर केल्यास, कोणत्याही तशा व्यक्तींच्या तशा

दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पूर्ण केला जाईल

युनिसॅन ॲण्ड कं. करीत

४०६, मोरया इस्टेट, न्यू लिंक रोड,

ईमेल : unisan.adv@gmail.com

६६९७०८८९/९८२००९८६९

अंधेरी (प.) मुंबई ४०० ०५३.

वकील

अशीलांवर बंधनकारक असणार नाहीत.

दिनांक २६ मे, २०२१ रोजी.

आपला विश्वासू,

सरफैसी ॲक्ट अंतर्गत सदर फ्लॅटचा कब्जा घेतला.

गद्वारे सूचना देण्यांत येते की, सुरेंद्र पंढरीनाथ तावडे यांच्या नावातील लार्सन अँड टुब्रो लिमिटेड ची ९०० समभागांसाठी ची प्रमाणपत्रे क्र. ५०१५७५, ५०१५७६ ,०१५७७, ५०१५७८, १३५४१०९ हरवली किंवा गहाळ झाली आहेत आणि निम्नस्वाक्षरीकारांनी सदर शेअर्स साठी नक्कल प्रमाणपत्रे जारी होण्यासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे. सदर शेअर्सच्या संबंधात कोणताही दावा असलेल्या कोणत्याही व्यक्तीने ह्या तारखे पासून एका महिन्यांत आमचे रजिस्ट्रार **केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड,** सेलेनियम टॉवर बी. गाचीबोवली, ३१-३२. फायनान्शीअल डिस्ट्रीक्ट, हैद्राबाद-५०००३२ यांना लेखी कळवावे अन्यथा कंपनी नक्कल प्रमाणपत्रे जारी करण्याची कार्यवाही करेल.

सूचना

भागधारकांचे नाव (सुरेंद्र पंढरीनाथ तावडे) दिनांकः २७.०५.२०२१

### **▼JENBURKT** सूचना घ्यावी की, आमचे अशील रजनीश आणि

जेनबर्क्त फार्मास्युटिकल्स लि. सीआयएन:एल२४२३०एमएच१९८५ पीएलसी०३६५४१

नोंद. कार्यालयः निर्मला अपार्टमेंटस्, ९३, जे. पी. रोड, अंधेरी (प.), मुंबई-५८ ई-मेल : investor@jenburkt.com दूर.: ६७६०३६०३, फॅक्स : ६६९४३१२७

## सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ अनुसार सूचना याद्वारे देण्यात येते की कंपनीच्या मंचालक मंडलाची मभा ही ३१ मार्च २०२१ गेजी संपलेल्या तिमाही आणि वित्तीयवर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात घेणे आणि मंज्री देण्यासाठी बुधवार, ०२ जून, २०२१ रोजी कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात घेण्यात येणार आहे

सदर सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच www.jenburkt.com येथे किंवा बीएसई लि. चे संकेतस्थळ म्हणजेच www.bseindia.com येथे उपलब्ध असेल.

जेनबर्क्त फार्मास्युटिकल्स लि. करिता मंडळाच्या आदेशाद्वारे आशिष आर शाह कंपनी सचिव

ठिकाण : मुंबई टिनांक · २४ मे २०२१



### एशियन पेंट्स लिमिटेड सीआयएन: L24220MH1945PLC004598 नोंदणीकृत कार्यालयः ६अ, शांतीनगर सांताकुज (पूर्व), मुंबई–४०००५५ दुरध्वनी: (०२२) ६२१८ १०००

संकेतस्थळः www.asianpaints.com; ई-मेलः investor.relations@asianpaints.com व्हिडियो कॉन्फ्रेसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडियो व्हिज्युअल माध्यमांच्या

(ओएव्हीएम) द्वारे घेण्यात येणाऱ्या ७५ व्या वार्षिक <u>सर्वसाधारण सभेची माहिती</u> कंपनी कायदा, २०१३ च्या लागू असणाऱ्या तरतूदी आणि त्या अंतर्गत करण्यात आलेले

नियम आणि भारतीय प्रतिभूती ओणि कंपनी व्यवहार मंत्रालय (एमसीए) सामान्य परिपत्रक क्र. २०/२०२० आणि ०२/२०२१, दिनांकित ५ मे, २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ अनुक्रमे सह वाचल्या जाणाऱ्या विनिमय मंडळ (सेबी) च्या (लिस्टिंग ऑब्लिगेशनस अँड डिसक्लोझर रिक्वायरमेंटस) नियमावली, २०१५ आणि एमसीए, सेबी द्वारे जारी करण्यात आलेल्या अन्य लागू असणाऱ्या परीपत्रकांच्यानुसार एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आलेल्या व्यवसायासंबंधी विचार करण्यासाठी समभागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की कंपनीची ७५वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमाँतून **मंगळवार, २९ जून २०२१ रोजी** सकाळी ११.०० वा.(भाप्रवे) घेण्यात येणार आहे.

उपरोक्त परीपत्रकांच्या मान्यतेनुसार ७५ व्या एजीएमच्या सूचनेच्या आणि आर्थिक वर्ष २०२०–२१ साठी वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती सर्वे समभागधारकांना ज्यांच्या ई-मेल आयडीची नोंद कंपनी/डिपॉझिटरी पार्टीसिपेंट ह्यांच्याकडे करण्यात आली आहे त्यांना पाठविण्यात येईल. ७५ व्या एजीएमच्या सूचनेच्या आणि आर्थिक वर्ष २०२०–२१ साठी वार्षिक अहवालाची प्रत कंपनीच्या www.asianpaints.com ह्या संकेतस्थळावर स्टॉक एक्स्वेंज च्या संकेतस्थळावर, बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाच्या www.nseindia.com वर देखील उपलब्ध आहे.

## ई-मेल आयडीची नोंद/अपडेट करण्यासाठीचे स्वरूप

- अप्रत्यक्ष स्वरूपात भाग धारणा करणाऱ्या समभाग धारकांनी कृपया तुमच्या ई–मेल आयडीची नोंद तुमच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंट ह्यांच्याकडे करावीं. त्याशिवाय, आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी कंपनीचा वार्षिक अहवाल प्राप्त होण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये तुम्ही तुमच्या ईमेल आयडीची नोंद मे. टीएसआर दाराशॉ कन्सल्टंटस पायद्वेट लिमिटेड (टीएसआर) या आमच्या रजिस्टार आणि टान्स्फर एजंट ह्यांच्याकडे अन्. क्र. २ मध्ये देण्यात आलेल्या पद्धतीने नोंदवू शकता.
- पत्यक्ष स्वरूपात भाग धारणा करणाऱ्या समभाग धारकांनी आर्थिक वर्ष २०२०–२९ साठी कंपनीचा वार्षिक अहवाल प्राप्त होण्यासाठी टीएसआर ह्यांच्या कडे तुम्ही तुमच्या ईमेल आयडीची नोंद करण्यासाठी खालील लिंक ला भेट द्याः

https://tcpl.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html एजीएमच्या ठिकाणी मतदानाचे खरूप

कंपनी त्यांच्या सर्व सभासदांना सर्व ठरावांवर जे एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आले आहेत त्यावर त्यांना त्यांचे मतदान करण्यासाठी दूरस्थ ई-मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. दूरस्थ ई-मतदान सुविधेचा वापरे करून कोणत्याही ठरावावर त्यांचे मतदान करण्यासाठी ई-मतदान सुविधा किंवा एजीएमच्या ठिकाणी ई-मतदान करण्याचे पर्याय आहेत. दूरस्थ ई-मतदान/ एजीएम दरम्यान ई-मतदानासाठी तपशिलवार प्रक्रीया एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आली आहे.

## लाभांशाचे प्रदान

- १ समभागधारकांनी कपया नोंद्र घ्यावी की कंपनीच्या संचालक मंडळाच्या बधवार १२ मे, २०२१ रोजी झालेल्या सभेमध्ये ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी रु. १ (रुपये एक) प्रत्येकी दर्शनी मृल्य असलेल्या प्रत्येक समभागासाठी रु १४.५० (रुपये चौदा आणि पन्नास पैसे मात्र) (अंतिम लाभांश) मान्य करण्यात आलेला आहे जो एजीएम मध्ये समभागधारकांच्या संमतीवर आधारित आहे. अंतिम लाभांश जर समभागधारकांद्वारे मंजूर करण्यात आल्यास त्याचे प्रदान शुक्रवार, २ जुलै, २०२१ रोजी किंवा त्यानंतर समभागधारकांना करण्यात येईल ज्यांची नावे संभासदांच्या नोंद वही मध्ये रेकॉर्ड दिनांकानुसार म्हणजेच शुक्रवार,११ जून २०२९ सचित होत असतील अंतिम लाभांशाचे प्रदान विविध ऑन लाईन हस्तांतरण पद्धतीद्वारे अशा समभागधारकांना करण्यात येईल ज्यांनी त्यांच्या बँक खात्याचा तपशिल अपडेट केला आहे. असे समभागधारक ज्यांनी त्यांच्या खात्याची माहिती अपडेट केलेली नाही अशांना लाभांश वॉरंट/डिमांड ड्राफ्ट इत्यादी द्वारे त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविण्यात येईल.
- २. समभागधारकांना माहिती असल्यास आयकर कायदा १९६१ अनुसार ज्यामध्ये वित्तिय कायदा, २०२० अनुसार करण्यात आलेल्या फेरफारांच्या अनुसार १ एप्रिल २०२० नंतर कंपनीद्वारे वितरीत करण्यात किंवा प्रदान करण्यात येणारा लाभांश हा समभागधारकांसाठी कर पात्र असणार आहे आणि त्यामुळे आगामी एजीएम मध्ये समभागधारकांकडन संमत करण्यात आल्यास, कंपनीला लाभांशामधन विहित दरांच्या अनुसार ओवश्यक असलेला डिडक्ट टॅक्स ॲट सोर्स (टीडीएस) कापण्यात येईल. समभागधारकांच्या निवासाच्या स्थितीवर आणि त्यांच्या द्वारे सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या अनुसार आणि कंपनीद्वारे स्विकारण्यात आल्यानुसार टीडीएस चा दर आधारित असेल. त्यानुसार, स्पष्टीकरण देण्यात आल्याप्रमाणे अंतिम लाभांशाचे प्रदान करण्यात येईल.

समभागधारकांना विनंती करण्यात येत आहे की आयकर कायदा १९६१ च्या तरतूदीच्या अनुसार लागू असणारी कागदपत्रे सादर करण्यात यावीत. कराच्या दरांचा तपशिल लाग असणाऱ्या करासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे एजीएम च्या सचनेमध्ये देण्यात आली आहेत आणि कंपनीच्या https://www.asianpaints.com/more/investors/

### DividendInformation.html. संकेतस्थळावर उपलब्ध आहेत बँक तपशिल नोंदविण्यासाठी/ अपडेट करण्यासाठी स्वरूप

अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये भाग धारणा करणाऱ्या समभाग धारकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या बँकेच्या खात्याचा तपशिल डिपॉझिटरी पार्टीसिपंट यांच्याकडे करावा. प्रत्यक्ष स्वरूपामध्ये भाग धारणा करणाऱ्या समभाग धारकांनी नाव, फोलियो क्र. बँक तपशिल, स्व–साक्षांकीत पॅन कार्ड आणि मूळ रद्द करण्यात आलेला धनादेशासोबत टीएसआर ह्यांना विनंती करणारे पूर्ण भरलेले विनंती पत्र पाठवावे. मूळ रद्द करण्यात आलेल्या धनादेशावर पहिल्या समभाग धाराकाचे नाव नसल्यास किंवा चेक वर इनिशियल्स नसल्यास बँकेच्या पासब्कच्या पहिल्या पानाची बँकेने साक्षांकीत केलेली प्रत/मूळ स्वरूपामधील खात्याचे विवरण मूळ रद्द करण्यात आलेल्या धनादेशासोबत असावे.

उपरोक्त माहिती कंपनीच्या सर्व सभासदांच्या माहितीसाठी आणि फायद्यासाठी आणि एमसीए परिपत्रक (पत्रकांच्या) आणि सेबी परिपत्रकाच्या मान्यतेनसार जारी करण्यात आली आहे. समभागधारक कंपनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट, मे. टीएसआर दाराशॉ कन्सल्टंटस प्रायव्हेट लिमिटेड ह्यांच्याशी फोलियो क्र./डीपी आयडी-क्लायंट आयडी नमुद करून येथे संपर्क साधावा

टीएसआर दरशॉ कन्सलटंट प्रायव्हेट लिमिटेड

दिनांक : २६ मे , २०२१

ठिकाण : मुंबई

सी–१०१,१ला मजला, २४७ पार्क, लाल बहादुर शास्त्री मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३ टेलि.:(०२२) ६६ ५६ ८४८४ Extn.: ८४११ टोल फ्री नं: १८०० २१०० १२४ ई-मेल : csg-unit@tcplindia.co.in वेबसाइट : www.tcplindia.co.in

एशियन पेंट्स लिमिटेड करीता सही/-

आर जे जयमुरुगन सीएफओ आणि कंपनी सचिव एसव्हीसी इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणी कार्यालयः ३०१, शुभम सेंटर-१, ३रा मजला, होली फॅमिली ४९१, कार्डिनल ग्रेसियस रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९९ फोनः +६६७५१००० वेबसाईटः www.svcindustriesltd.com

ईमेलः svcindustriesltd@gmail.com सचना यादारे देण्यात येते की. खालील भागधारकांनी खालील तपशिलानसार हस्तांतर विलेख (प्रपः एसएच-४) सह समभागांच्या हस्तांतरणासाठी शेअर प्रमाणपत्रासह हस्तांतर विलेख दाखल केले आहे. हस्तांतरकाचे नाव फोलिओ विभिन्न क. संख्या जयंतीलाल एम. शाह ०००११७५ ८१०७३३५१ ते १०७३४०० ०२३०५३६-३७ ३२६५९६०१ ते ३२६५९६५० २९३१३३ ५०

खंड २(सी) दिनांक ०६ डिसेंबर, २०१८ रोजीच्या सेबी सर्क्युलर नुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याच्य अधीन हस्तांतरकांची सही न जुळणे/उपलब्ध नसणे अशा बाबतीत समभागांच्या हस्तांतरणासाठी परवानर्ग दिली आहे. कंपनी सदर प्रसिद्धी तारखेपासून ३० दिवसांत त्यासाठी कंपनी/तिच्या शेअर ट्रान्सफर एजंटन कोणतीही हरकत प्राप्त झाली नाही तर वरील सदर शेअर्स हस्तांतरणाची कार्यवाही करेल

गायत्री चौहा दिनांक: २७.०५.२०२१ कंपनी सचिव

> फॉर्म नं. १४ (रेग्युलेशन ३३(२) बघा वे) रजि. ए/डी. दस्तीने न झाल्यास प्रकाशनाद्वा

वसुली अधिकारी-।/॥ चे कार्यालय कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३)

### १ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, सेक्टर-३०ए, वाशी, नवी मुंबई - ४०० ७०३ मागणी सूचना

रिकव्हरी ऑफ डेब्टस् ड्यु टु बँक्स अँड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, १९९३ ची कलम २५ ते २८ आणि आयकर अधिनियम, १९६१ च्या दसऱ्या

परिशिष्टाच्या नियत २ अन्वये सूचना आरसी/४९/२०१८ पंजाब नॅशनल बँक

अजित वर्मा

२. महेश के. भोळे

रा/१/९९५/१९, ३ रा मजला, सेंट्रल रेल्वे कॉलनी, आनंद वाडी, कल्याण पू - ४२१३०६. याद्वारे अधिसूचित करण्यांत येते की, ओए/४५२/२०१४ मध्ये पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी३) यांनी पारित केलेल्या आदेशाने जारी केलेल्या वसुली प्रमाणपत्रानुसा रु. १०४१४९३.०० (रुपये दहा लाख एकेचाळीस हजार चारशे व्याण्णव मात्र) ची रक्कम १९/०३/२०१४ पासून वसुली पर्यंत वार्षिक १०.००% सरळ व्याज दराने प्रलंबित आणि भविष्यातील व्याज व **रु. ३१९१४ (रुपये एकतीस हजार नऊशे चौदा मात्र)** च्या खर्चासह तुमच्याकडून (संयुक्तपणे

 तुम्हाला याद्वारे ह्या सूचनेच्या प्राप्तीच्या १५ दिवसांत वरील रकम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात येते आहेत, कसूर केल्यास, रिकव्हरी ऑफ डेब्टस ड्यु टु बॅक्स अँड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट १९९३ व त्या अंतर्गत बनवलेले नियम यांच्या अनुषंगाने वसली केली जाईल

३. तुम्हाला याद्वारे सुनावणीच्या पुढील तारखेस किंवा त्यापूर्वी तुमच्या मत्तांचे तपशील एका प्रतिज्ञापत्रावर घोषित करण्याचे आदेश देण्यांत येतात. ४. पुढील कार्यवाहीसाठी **२१/०६/२०२१ रोजी स. १०.३० वा**. निम्नस्वाक्षरीकारासमोर हजर होण्याचे

t. वरील रकमे व्यतिरिक्त तुम्हाला खालील रकमा सुद्धा भराव्या लागतीलः (ए) प्रमाणपत्र/निष्पादन प्रक्रियेच्या ह्या सूचनेनंतर तात्काळ सुरू होणाऱ्या कालावधी साठी देय असे व्याज

. (बी) ही सुचना आणि वॉरंटस् च्या बजावणीच्या व थकबाकी रकमेच्या वसुलीकरिता केलेल्या अन्य सर्व उपाययोजनांच्या संबंधात आलेले सर्व खर्च, आकार आणि परिव्यय. माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या २२/०३/२०२१ रोजी दिले.

वसली अधिकारी कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी-३)

प्तर्व संबंधितांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या माहितीकरिता याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील नमूद सोने कर्ज ब्रात्यांतर्गत, दि फेडरल बँक लि. विरार पश्चिम शाखेत सोन्याचे दागिने गहाण ठेवले असून त्यांच्य गोडविण्याकरिताची वेळ टळलेली आहे आणि सातत्याच्या सूचनेनंतरही सदर दागिन्यांची सोडवणूक अद्यापही केली नाही. जर दिनांक ३० एप्रिल. २०२१ रोजीस किंवा च्यापर्वी सोडवणक न झाल्यास खाजगी विक्रीदारे त्यांची विक्री

	<u>ो सूची</u>
खाते क्रमांक	ग्राहकाचे नाव
१५५१६१००४१९२४९	आकाश भागवान उगले
१५५१६१००३९६१५७, १५५१६१००३९६१७३,	अभिषेक पांडुरंग शिंदे
१५५१६१००३९६१०८, १५५१६१००३९५९४४	_
१५५१६१००३८३२०५	अडिवाल विक्रम भैरूलाल
१५५१६१००३९६३१४	अजयकुमार माधवा पाणिकर
१५५१६२००१७९३०५, १५५१६१००४०५२९७,	अजित रणविजय सिंह
१५५१६१००४०५७५०	
१५५१६१००४१६१५३,१५५१६१००४१६४९२,	आशिष थोराट
१५५१६१००४१६४५०,१५५१६१००४१३५१५,	
१५५१६१००४१५९५७,१५५१६१००४१२५७४,	
१५५१६१००३९७६१९,१५५१६१००४१५९६५,	
१५५१६१००४१६४८४,१५५१६२००१८१२५१	
१५५१६१००४१७०९४	आकाश लक्ष्मीकांत सवार्डेकर अनिलकुमार खिमजी विरा
१५५१६२००१७९७४३ १५५१६१००४१४८२८	आशिष सतीश शर्मा
१५५१६१००३९५७२०, १५५१६१००३९६२५६	अतुल डी झवेरी
१५५१६१००३९६७०२	बाळूदास रामदास वैष्णव
१५५१६१००४०७४५९	चंद्रकांत दिलीपभाई झवेरी
१५५१६१००४१०२३०	दीपक गोपीलाल इनतोडिया
१५५१६१००३९९८७०, १५५१६१००४००४०५,	धनंजय भोगेंद्र झा
१५५१६१००४०१८४१, १५५१६१००४०२०७०,	4144 11 12 41
१५५१६१००४०३३६७	
१५५१६२००१७९६७७	दिप्ती सचिन पाटील
१५५१६१००४११८७३	फाल्गुनी रमेश कुमार राठोड
१५५१६१००३९६५१२	गणपत सिंह सोळंकी
१५५१६१००४१५६५०,१५५१६२००१८१३४३,	गीतांजली इनतोडिया
१५५१६२००१८११५२	
१५५१६१००४०२०९६	गिरीश मालडे ओडेदरा
१५५१६१००३८४९५५, १५५१ ६१००३८८०३०,	हार्दिक आर पुजारी
१५५१६१००३८८१२१	
१५५१६२००१८००७१	हरिश अशोक शर्मा
१५५१६१००४१७५०८	हरिशंकर गोपीचंद पुनिया
१५५१ ६१००३८६४०६, १५५१६१००३८६३९८	हेमेंद्र डी बारोट
१५५१६१००४०३५१६	जमनाबाई देवीसिंग राजपूत
१५५१६१००३९५७९५, १५५१६१००३९५५८९	जयेश चंद्रकांत झवेरी
१५५१६१००३४५४८५, १५५१६१००३५२१६८, १५५१६१००४१३२३४, १५५१६१००४०३०८६	जितेंद्र रूपा पवार
१५५१६१००३९५८३७	ज्योति सुधीर पणिकर
१५५१६१००४१५८२५	कार्तिक जयराम शेट्टी
१५५१६१००४०७५८२	कविता गणेश कदम
१५५१६१००३९७९८१, १५५१६६०००००३०९	किरण सुरेश कोसामकर
५५१६१००४०६८६५, १५५१६१००४१४३१५,	ललित सिंह चुंदावट
१५५१६१००४०९४३०, १५५१६१००४१४३२३	_
१५५१६१००४१०९१७	महेश अंबाजी कदम
१५५१६१००४०१६५०, १५५१६१००४०१७६७	मंगिलाल मोहनलाल इनतोडिया
१५५१६१००४१९४८८	मनीषा रुपेश सिंह
१५५१६४००००४३२९	मनोज अनंत तिवाड
१५५१६१००३९९८१३	मारुती दादू निंबारे
१५५१६२००१८०१५४	मुबाशशेरिन यासीन खान
१५५१६१००४०३५६५	मुकेश मोहनलाल जोशी
१५५१६१००३९९५३२ १५५१६१००३९९३७५, १५५१६१००३९९७२२,	मुकेश यशवंत जाधव
१५५१६१००३९९६५६	नंदकुमार नामदेव बेरगल
१५५१६१००४१७२२७, १५५१६१००४१७८२१,	नारायण रामभाऊ घुगे
१५५१६१००३९९७१	नारायण राममाळ युग
१५५१६१००३९९७१	नारायण वेंकटेश कोटियन
१५५१६१००४११९६४	निलम सुंदरलाल लड्डा
१५५१६१००४१३२४२	निलेश लक्ष्मण घरत
१५५१६१००४००९४२	निरंजन विश्वास नाईक
१५५१६१००४१७८०५	पांडुरंग आर पाटिल
१५५१६२००१८००१४	प्रकाश नारायण नंदवीकर
१५५१६१००४११६८३	प्रणित महेंद्र ढोंडे
१५५१६१००४१७१४४	प्रताप जेरमदास वलेचा
१५५१६१००४०६४१०	प्रविण गणेशभाई पटेल
१५५१६१००४१४७८६	प्रविण एच पाटिल
१५५१६१००३९६८७६, १५५१६१००३९६८९२,	प्रविण तुकाराम यादव
१५५१६१००३९६८६८, १५५१६१००३९६९००,	
१५५१६१००३९६८८४, १५५१६१००३९६८५०	
१५५१६१००४१४०५९	प्रिया डी पिठाडिया
१५५१५६००००८७१	राजेश चंद्रकांत दारुवाला
१५५१६१००४१५५६९	राकेश बाघोजी खेडेकर
१५५१६१००३९८००५, १५५१६१००४०११४८,	रामसिंग कितावत
१५५१६१००४१४९९२	·
१५५१६१००४०३१३६	राजु रामचंद्र चव्हाण
१५५१६१००४००७१०	राशिद झुझेर चल्लावाला
91.1.959 2 2/0 95512	mánna n maran

१५५१६१००४११६६७

१५५१६२००१८०१२१

१५५१६२००१८००४८

१५५१६१००४१३००२

१५५१६१००४१८१९१

१५५१६१००४१३१५

१५५१६१००४०५१८०, १५५१६१००४१५७५९

१५५१६१००३९७८२५

१५५१६१००४०३४७४, १५५१६१००४०३४६६

१५५१६१००४००३५५, १५५१६१००४००५६१

१५५१६१००४११८५७, १५५१६१००४११८४०,

१५५१६२००१८०१४७

१५५१६२००१७९५४५

१५५१६१००३९६३२२

१५५१६१००४०९९८४

१५५१६१००४१२४१८, १५५१६१००४१२४३४

१५५१६१००३८५२२६, १५५१६१००३८६३८०

१५५१६१००४१७४२५. १५५१६१००४१८९५१.

१५५१६१००४१८८९४, १५५१६१००४१८९६९,

१५५१६१००४१९४०५, १५५१६१००४१९५२०

१५५१६१००४१४९८४ १५५१६१००४११४१०,१५५१६१००४००६६०

FEDERAL BANK

## शेरेटन प्रॉपर्टीज अँड फायनान्स लिमिटेड

<mark>नोंदणीकृत कार्यालय:</mark> भंसाली हाऊस, ए-५, ऑफ विरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५ इ फोन: (९१-२२) २६७३ १७७९ ● फॅक्स: (९१-२२) २६७३ १७९६ ई-मेल: <u>sheratonproperties@gmail.com</u> ● वेबसाईट: <u>www.sheratonprope</u>

### नोटिस

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्टस्) रेग्युलेशन्स, २०१५ मधील विनियम ४७ व विनियम २९ च्या सहवाचनांतर्गत, सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा, अन्य बाबींसह ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीचे आणि वार्षिक लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेऊन ऱ्यांना मान्यता देण्यासाठी शनिवार, ५ जून, २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे

शिवाय कंपनीच्या प्रतिभूतींचे व्यवहार करण्यासाठी असलेली ट्रेडिंग विंडो नेमून दिलेल्या व्यक्तींसाठी आणि /किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसाठी दि.१ एप्रिल, २०२१ पासून बंद करण्यात आलेली होती आणि ती दि. ३१ मार्च, २०२१ रोजी पर्यंत बंद राहील.

ही माहिती कंपनीच्या <u>www.sheratonproperties.in</u> या वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> या वेबसाईटवर ही उपलब्ध आहे.

शेरेटन प्रॉपर्टीज अँड फायनान्स लिमिटेडकरिता

मिनाक्षी ज. भंसाली ठिकाण : मुंबई संचालक (डिआयएन: ०६९३६६७१) तारिखः :२६ मे, २०२१

## जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. रविंद्र किशोर मारिवाला आणि श्रीम. पौला रविंद्र मारिवाला दोघेही सध्या रहिवासीत येथे ८बी साहील, १४, अल्टमाऊंट रोड, मुंबई ४०००२६ हे आमच्या अशीलांसह त्यांची मिळकत, अधिक तपशिलवारपणे खालील परिशिष्टात वर्णन (सदर मिळकत) च्या विक्रीकरीता वाटाघाटी करीत आहेत.

सदर मिळकत ही २६ मार्च, २०१२ दिनांकीत विक्री करार जे अनु क्र. बीबीई-१-२५८३ सन २०१२ अन्वये हमी उप-प्रबंधकसह नोंदणीकृत आणि स्टॅम्प याला अनुसरुन श्री. रविंद्र किशोर मारिवाला आणि श्रीम. पौला रविंद्र मारिवाला द्वारा खरेदी केली.

सदर मिळकत श्री. रविंद्र किशोर मारिवाला आणि श्रीम. पौला रविंद्र मारिवाला यांच्याद्वारे अनु क्र. बीबीई-१-१०१७९ सन २०१९ अन्वये हमी उप-प्रबंधकसह नोंदणीकृत आणि स्टॅम्प १० ऑगस्ट, २०१९ दिनांकीत लिव्ह ॲण्ड लायसन्सला अनुसरुन श्री. भूपिंदर सिंग यांना ३६ महिन्यांच्या कालावधीकरीता लिव्ह ॲण्ड लायसन्स आधारावर मंजूर केली आहे आणि जे आता कमी होत आहे.

सर्व व्यक्तींचे सदर मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री. अदलाबदल. प्रभार, गहाण, भेट, भाडेपड़ा, लिव्ह ॲण्ड लायसन्स, धारणाधिकार, विश्वस्त, वारसा, ताबा, कुळवहिवाट, देखभाल, सुविधाधिकार किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे कोणतेही दावे असल्यास कृपया त्यांनी त्यांच्या दाव्यांच्या संदर्भातील पुष्ठ्यर्थ दस्तावेजांसह लेखी स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या खालील दिलेल्या पत्त्यावर सदरह प्रकाशनाच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळवावे, कसूर केल्यास असे कोणतेही दावे असल्यास त्यांचा विचार केला जाणार नाही आणि ते त्यागित आणि/किंवा परित्यागित समजले जातील.

### परिशिष्ट सदर मिळकतीचे विवरण

भायखळा विभागाचा सर्व कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. १९०३ (भाग), १९०४(भाग), १९०५, १/१९०५ आणि २/१९०५ चा जमीन धारक कॅडस्ट्रल सर्व्हे क्रमांक उप प्लॉट बी वर स्थित आणि हिंदस्तान स्पिनिंग ॲण्ड वेव्हिंग मिल्स कंपाऊंड, साने गुरुजी मार्ग, जेकॉब सर्कल, मुंबई ४०० ०११ येथे स्थित रहेजा व्हिवारिआ (सदर इमारत) नावे ज्ञात इमारतीच्या टॉवर ए मध्ये ड्युप्लेक्स फ्लॅट क्र. ३६०२ आणि २७०२, मोजमापित अंदाजे ३४६० चौ.फू. चटई क्षेत्र आणि ३२१.४२ चौ.मीटर्स, ५,४०० बिल्ट अप क्षेत्र शी समतुल्य, ५०३.५३ चौरस मीटर्स शी संलग्न सह कंपाऊंडमध्ये ४ (चार) राखीव कार पार्किंग जागा नावे पार्किंग २६२ आणि २६३

(टेंडेम मध्ये). दिनांक २७ मे, २०२१ रोजी. तयबजी दयाभाई वकील आणि सॉलिसिटर लेनटिन चेंबर्स, दलाल स्ट्रिट फोर्ट, मुंबई ४०० ००१

PUBLIC NOTICE

that Share Certificate Number 15:

for 45 shares of Rs.(50) Fifty each

Numbered 6931 to 6975 issued by

Basant Park CHSL Building No.

Flat no. B-5, of the society belong

to Ranibai Harchand Hirnandan

has been misplaced, loss and canno

be traceable. A police Complain

under los off document bearing

serial No. 782 dated 05/05/2

lodged at the Chembur Police

station by the member. The Society

has received an application from

Mr. Kamlesh H. Hiranandani

nominee of the Member, for issue of

Ouplicate Share Certificate.

Member of the public hereby

informed that if anyone find the

same shall be submitted to the

Society Office or to the above

address of the member, If not

received within a period of 15 days

from the publication of this notice

the Society shall be free to issue the

The Chairman/Secretary

by Basant Park C.H.S. Ltd

Duplicate Share Certificate.

ईमेल : niyati.vakil@tyabjidayabhai.com

याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही मे. सागर डेव्हलपर्स (मालक), भागीदारी संस्था जिचा पत्ता येथे शॉप क्र. २, रामजी पटेल कंपाऊंट, मिलका हॉटेल, तबेला, पठाणवाडी मालाड (पूर्व), मुंबई - ४०० ०९७ यांचे खालील परिशिष्टात अधिक तपशिलवार वर्णन (यानंतर मिळकत असा उल्लेख) शी असलेले नामाधिकार हे आमच्या अशीलांच्या नावे सदर मिळकतीमधील अविभाजीत अधिकार, नामाधिकार आणि हितसंबंध खरेदी करण्याच्या हेतकरीता तपासत आहोत.

कोणत्याही व्यक्तीस सदर मिळकतीच्या संदर्भात विक्री, अदलाबदल, विकासहक्क मंजूर, गहाण परवाना, भेट, धारणाधिकार, विश्वस्त, भाडेपट्टा, कब्जा, वारसा, सुविधाधिकार किंवा याशिवाय कसेहीच्या मार्गे कोणताही दावा असल्यास लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय येथे २०१, युनिक टॉवर, गायवाडी रोड, महेश नगर समोर, एस. व्ही. रोड, मुंबई- ४००१०४ येथे सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे, अन्यथा तसे काही असल्यास ते त्यागित केल्याचे समजण्यात येतील.

### उपरोक्त संदर्भाचे परिशिष्ट :

गाव पाल्हेर, तालूका वसई आणि नवीन जिल्हा पालघर (जुना जिल्हा ठाणे) चा जमीन धारक सर्व्हें क्र. ३५२बी, हिस्सा क्र. ७ मध्ये अविभाजीत अधिकार, नामाधिकार आणि हितसंबंधचा प्लॉट क्र. ए, बी आणि सी, एकूण मोजमापित १०१४३ चौरस मीटर्स आणि १००.२६ आरेज (१०९१७९.१० चौरस फूट मात्र) सह त्याला जोडलेला खाजगी रोड प्लॉट क्र. ९ पासून सुरु आणि प्लॉट क्र. १३ ला अंतिम.

२७ मे, २०२१ दिनांकीत

ध्वनी मेहता वकील

प्रोप्रायटर, मे. जीएम लिगल

(रेग्युलेशन ३३(२) बघा वे)

रजि. ए/डी. दस्तीने न झाल्यास प्रकाशनाद्वारे

वसुली अधिकारी-।/॥ चे कार्यालय कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३)

१ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, सेक्टर-३०ए, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३

मागणी सूचना रिकव्हरी ऑफ डेक्टम् ड्यु टु बँक्स अँड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, १९९३ ची कलम २५ ते २८ आणि आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियत २

अन्वये सूचना आरसी/२६३/२०१९

पंजाब नॅशनल बँक विरुद्ध

एमएस राम श्याम रोडवेज प्रोप्रा - श्री. सत्यवान्स तन्वर

एमएस राम श्याम रोडवेज प्रोप्रा - श्री. सत्यवान्स तन्वर

ए ४७, तळ मजला, महावीर मार्केट, सेक्टर १८, वाशी, नवी मुंबई-४००७०५. येथेही पत्ता- ७०१,

ए ४७, तळ मजला, महावीर मार्केट, सेक्टर १८, वाशी, नवी मुंबई-४००७०५. येथेही पत्ता- ७०१, रॉयल आर्केड, प्लॉट क्र. ३१, ३२, सेक्टर ५, रेल्वे स्टेशन जवळ, सानपाडा, नवी मुंबई- ४००

याद्वारे अधिसूचित करण्यांत येते की, ओए/९१०/२०१८ मध्ये पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी३) यांनी पारित केलेल्या आदेशाने जारी केलेल्या वसुली प्रमाणपत्रानुसार रु. १२५९९९२.२१ (रुपये बारा लाख एकोणसाठ हजार नऊशे ब्याण्ण आणि पैसे एकवीस मात्र) ची रक्कम १९/०७/२०१८ पासून वसुली पर्यंत वार्षिक ११.००% सरळ व्याज दराने प्रलंबित आणि भविष्यातील व्याज व रु. २६१००/ - (रुपये सव्वीस हजार शंभर मात्र) च्या खर्चासह तुमच्याकडून (संयुक्तपणे आणि वेगवेगळे) येणे थकीत आहे.

२.तुम्हाला याद्वारे ह्या सूचनेच्या प्राप्तीच्या १५ दिवसांत वरील रकम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात येते आहेत, कसूर केल्यास, रिकव्हरी ऑफ डेब्टस ड्यु टु बॅक्स अँड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, १९९३ व त्या अंतर्गत बनवलेले नियम यांच्या अनुषंगाने वसुली केली जाईल. ३. तम्हाला याद्वारे सनावणीच्या पढील तारखेस किंवा त्यापवी तमच्या मत्तांचे तपशील एका

प्रतिज्ञापत्रावर घोषित करण्याचे आदेश देण्यांत येतात. ४. पुढील कार्यवाहीसाठी **०५/०७/२०२१ रोजी स. १०.३० वा.** निम्नस्वाक्षरीकारांसमोर हजर

होण्याचे आदेश याद्वारे तुम्हाला देण्यात येतात. . वरील रकमे व्यतिरिक्त तुम्हाला खालील रकमा सुद्धा भराव्या लागतीलः (ए) प्रमाणपत्र/निष्पादन प्रक्रियेच्या ह्या सूचनेनंतर तात्काळ सुरू होणाऱ्या कालावधी साठी देय असे

(बी) ही सूचना आणि वॉरंटस् च्या बजावणीच्या व थकबाकी रकमेच्या वसुलीकरिता केलेल्या अन्य सर्व उपाययोजनांच्या संबंधात आलेले सर्व खर्च, आकार आणि परिव्यय

गझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या <mark>१२/०५/२०२१</mark> रोजी दिले.

वसुली अधिकारी कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी-३)

## **PICICI** PRUDENTIAL 7

नियती विकल

### **ICICI Prudential Asset Management Company Limited** MUTUAL FUND Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com, Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2<sup>nd</sup> Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Multi-Asset Fund, ICICI Prudential Balanced Advantage Fund and ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 82 - 1203 Days Plan K (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e on June 1, 2021\*: Name of the Schemes/Plans Quantum of IDCW

Name of the Schemes/Flans	(₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) <sup>\$#</sup>	May 25, 2021 (₹ Per unit)				
ICICI Prudential Multi-Asset Fund						
IDCW	0.1600	21.6256				
Direct Plan - IDCW	0.0800	31.1668				
ICICI Prudential Balanced Advantage Fund						
Monthly IDCW	0.07	16.53				
Direct Plan - Monthly IDCW	0.07	18.72				
<b>ICICI Prudential Fixed Maturity Plan - Se</b>	ries 82 - 1203 Days Plan K					
Quarterly IDCW	0.0500	12.6480				
Direct Plan - Quarterly IDCW	0.0500	12.6978				
Half Yearly IDCW	0.0500	12.6483				

- The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.
- Subject to deduction of applicable statutory levy, if any
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

Suspension of trading of units of ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 82 -1203 Days Plan K (FMP - Sr 82 - 1203D PIK):

The units of FMP - Sr 82 - 1203D PIK are listed on BSE. The trading of units of FMP -Sr 82 - 1203D PIK will be suspended on BSE with effect from closing hours of trading of May 27, 2021.

For the purposes of redemption proceeds, the record date shall be June 1, 2021. For ICICI Prudential Asset Management Company Limited

Place: Mumbai Date: May 26, 2021

**Authorised Signatory** 

No. 017/05/2021

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com **BSE Disclaimer:** It is to be distinctly understood that the permission given by BSE

Limited should not in any way be deemed or construed that the Scheme Information Document (SID) has been cleared or approved by BSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the SID. The investors are advised to refer to the SID for the full text of the Disclaimer clause of the BSE Limited. As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number to support paper-less communications.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness

Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com

or visit AMFI's website https://www.amfiindia.com Mutual Fund investments are subject to market risks,

read all scheme related documents carefully.

ठिकाण: मुंबई

## जाहीर सूचना सूचना की, श्री. गोपाल नरेंद्र भट्ट हे श्रीनाथ साई

दर्शन को-ऑप.हौसिंग सोसायटी लिमिटेड (यानंतर सदर सोसायटी असा उल्लेख) ज्यांचा पत्त आहे, प्लॉट क्र. ५१२, सीटीएस क्र. २८७, दत्त पाड रोड, बोरिवली (पूर्व), मुंबई ४०० ०६६ (यानंतर सदर सोसायटी असा उल्लेख) चे पूरक मालक आणि सभासद आणि प्लॉट क्र. ५१२, सी.टी.एस. क्र. २८७, दत्तपाडा रोड, बोरिवली (पूर्व), मुंबई ४०० ०६६ येथे स्थित श्रीनाथ साई दर्शन अशा ज्ञात बिल्डिंगीमधील अच्या मजल्यावरील फ्लॅट क 303. मोजमापित ५७० चौ.फट **चटर्ड** क्षेत्र धारक रहिवासी परिसरामधील १००% हक, नामाधिकार आणि हितसंबंध धारक आहेत. सदर श्री. गोपाल **नरेंद्र भट्ट** यांचे १३.०५.२०१८ रोजीस पुणे येथे निधन झाले (यानंतर सदर मयत असा उल्लेख). त्यांच्या पश्च्यात त्यांचे म्हणजेच १) सौ. कुंदन गोपाळ भट्ट (त्यांच्या पत्नी) २) सौ. निशा पियुष जोशी (त्यांची विवाहीत मुलगी), ३) श्री. हेमंग गोपाळ भट्ट (त्याचा मुलगा), जे आमचे अशील आहेत ते सदर मयताचे मात्र कायदेशीर वारसदार आहेत.

मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतराकरीता वारस किंवा वारसद किंवा इतर दावेदार/आक्षेपक किंवा आक्षेप घेणाऱ्यांकडून दावे किंवा आक्षेप या सूचनेच्या प्रसिद्धीपासून १४ दिवसांच्या आत सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या त्याचे/तिचे/त्यांचे दावे/ आक्षेपामधील तशा कागदपत्र आणि इतर पूराव्यांसह मागवित आहेत. जर वरील उपरोक्त वेळेत दावे/आक्षेप प्राप्त न झाल्यास आमचे अशील **१) सौ. कुंदन गोपाळ भट्ट (त्यांची** पत्नी), २) सौ. निशा पियुष जोशी (त्यांची विवाहीत मुलगी) ३) श्री. हेमंग गोपाळ भट्ट (त्यांचा मुलगा) हे सदर फ्लॅटसाठी त्यांच्य .००% शेअर्स हक, नामाधिकार आणि हितसंबंधासाठी कायदेशीर वारसदार आणि हकदार समजले जातील आणि सोसायटीद्वारे त्यानंतः कोणताही दावा ग्राह्य धरला जाणार नाही. कृपय नोंद घ्यावी.

व्हीएसके असोसिएट्स

कष्णा पॅलेस, तळमजला, साई धार मंदिर जवळ. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. कांदिवली (पू.), मुंबई-४०० १०१

शाखा व्यवस्थापकाचे नाव: सोनी अब्राहम कुरियन शाखेचा पत्ताः विरार पश्चिम

संगिता के सोलंकी

सतीश सिताराम पाटील

सेबस्टियन चाको

सेजल राजेश शाह

शैलेंद्र राजवीर सिंह ठाकर

शैलेश सी झवेरी

शांतीलाल हिरालाल लखारा

शांतीलाल रूपलाल जैन

सजाराम एम चौधरी

सोनू रमेश गुप्ता

सुप्रिया प्रविण पवार

ताई पोपट कोलेकर

विजयसिंह आर खरवाड

विक्रम सिंह

झहिदा बानु हसैन

आम्ही याद्वारे सोसायटीच्या भांडवल, हस्तांतराकरीत

## आरोपीला जामीन देताना गुन्ह्याचे गांभीर्य पाहावे

'त्यायालयाने आरोपाला जामान देताना कथित गुन्धाच्या गांभीयांचे मूल्यमापन करावे; अशा संदर्भात तकांशिवाय दिलेला आदेश हा न्यायप्रक्रियेला मार्गदर्शक ठरणाऱ्या नियमांच्या विसंगत तरतो ' असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले. इंडाबळीच्या प्रकरणातील आरोपील सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नीदवले. हुंडाबळीच्या प्रकरगातील आरोपीला नेन देणारा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करताना, न्यायाशीश धनंजय चंद्रचूढ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे निरीक्षण

दवले. 'विवाहानंतर वर्षभरातच महिलेचा विवाहानतर वष्मगतच माहलचा अनैसर्गिक मृत्यु होतो, अशा कथित गुन्ह्याचे गोभीय उच्च न्यायालय बेदखल करू शकत नाही,' असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 'महिलेचा न्यायालयान महरल आह. महलच हुंडग्रसाठी छळ झल्याचा; तसेच तिच्य मृत्युपूर्वी काही काळ आधी आरोपीने

रेल्वेचे पाणी

## सर्वोच्च न्यायालयावे

आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर कथित गुन्ह्याच्या गंभीरपणाचे मृल्यमापन केले पहिले ' असे संहपीताने सॉग्सले न्य पाहरु, अस खडपाजन सामितल, न्य. एम. आर. राहा यांचाही या खंडपीजन समावेश आहे. 'तकारिशाय दिलेला आदेश हा न्यायप्रक्रियेला मार्गदर्शक उरणाऱ्या नियमांशी विसंगत उरतो,' असेही खंडपीजने सांगितले. 'न्यायालपीन आदेशातील तकार्वकल यसेरी हे त्या प्रत्या प्रोतना विप्रानातील ने एक के प्रकार स्थापी सेने

### एका प्रवासासाठी आठ लाख दंधनखर्च

. ।सट्स कंपनीचे ते विमान बोइंग प्रशिक्षित न्यायालयीन मनाची विचारप्रक्रिया समोर येते. अलाहाबाट उच्च न्यायालयाच्या वा प्रकरणात देण्यात आलेली तर्कसंगती सर्वोच्च न्यायालयात

### रुग्णालयांसाठी भाजी, फळांच्या स्वस्ताईची मात्रा

(पान एकवरून) पालिकेच्या प्रस्तावानुसार, १६ रुपये किलोने ३५ हजार किलो कारे, १४ रुपये किलोने १५ हजार प्रतिकार फ्लॉवर, १ रुपये किलो दराने १५ हजार किलो काकडी मागवल्या आहेत. टॉमेटो, कच्चे टॉमेटो, आर्दाचा समावेश आहे. त्यांपैकी काहींच्या किंमती गेल्यांकेळ्या करतींपेशा २६ पैशांपासून ते ८ रुपयांपर्यंत अधिक आहेत. मात्र, तरीही हे दर सध्याच्या बाजारभावांपेशा सरत असल्याचे पालिकेचे म्हणगे आहे. त्यात, एकूण ४० प्रकारच्या भाजीपाला प्रवट्यासह फळांचा समावेश आहे. भाज्यांच्या पुरवक्यात १५ प्रकारच्या भाजीपाल्यासह बटाटे, मिरच्या, लिंब,

जिन्नस (प्रति किलो)	आताचे दर	गेल्यावेळचे दर	
बटाटे	२२.७७ ह.	१५.५० ह.	
लाल टॉमेटो	२१.९६ रु.	१८ रु.	
कांदे	१५.९९ रु.	१६.२९ ह.	
कोबी	८.६६ रू.	9.90 8.	
भोंडी	१६.७६ रू.	१७.९१ ह.	100
लाल भोपळा	<b>५.८</b> ४ <del>८</del> .	६.१० ह.	
पलॉवर	१३.९५ रु.	१४.४९ ह.	
केळी	१५,१०क.	१५.४५ ह.	
तॉडली	१३ रु.	१३.९५ क.	233
सिमला मिरची	१६.७०रु.	१६.९० ह.	
कांद्याची पात	२०.७० हे.	२०.९७ ह.	1
चवळी	o.30 T.	१८.५४ ह.	100

(पान एकवरून) २१ मेनंतर लसीकरणाच्या उपलब्धतेसंदर्भात सुरपष्टता देण्यात येईल, असे उत्पादक कंपन्यांनी नर्सिंग होम आणि खासगी रुग्णालयांना निर्मित होए। आणि आत्मा रूपणाल्यान सर्मिति होते। स्त्रु आत्म सति दिस्सांनेताधी लागीण पुरस्का होहेल को नाही, यासंदर्भात ह्यात्री देण्यात आलेली माती, त्यापुट्टेण उत्पाद्धकोड़ स्वासमी हण्णाल्याच्या घरेससहर मोद्या रुपणाल्यांच्या घरेससहर मोद्या रुपणाल्यांच्या प्रदेशसहर प्रदेश होत्रेल आहे. काही कर्जीयंट रुपणाल्यांमध्ये लागील उत्पल्लामा आस्त्री तरेहीं। मी

कीपरिट रुग्णालमामध्य लशीची उपलब्धता असली तरीही वी मोठ्या प्रमाणत नाही. खासगी रुग्णालयांकडून स्फुटनिक लशीच्या उपव्यतेसादीही प्रयत्न सुरू आहेत. मात्र या लशीसाठी शीतसाखळीचे व्यवस्थापन हा सर्वांत मोठा अडयळा असल्याचे डॉ. ए. एस. विश्वास यांनी सांगितले.

ल. जीएमटी लागणार का ? जीएसटी लागणार का? कोविशिएकसाटी ९५० रुपये तर कोर्कीक्सनसाटी ७०० रुपये तर कोर्कीक्सनसाटी ७०० रुपये दर आकारण्यात आले आहेत. खासगी रुणालचीमध्ये लशीच्या उपलब्धतेसाटी जीएसटी

## लसीकरण केंद्रे ओस

।।वणार का, असाही प्रश्न वैद्यकीय नजनांनी संबंधित संद्रणांकडे उपस्थित टर प्रत्येक आगानवाप्रध्ये वेतवेतले केला आहे. हा कर लावला तर लशींची किंमत वाढेल व त्याचा ताण अस्तानो लाव साम्राज्य राषी रोणार असल्पान त्यात समानता कशा यणार, श्री किंग्रन निर्धातिन कशी करणयान लशाचा किमत पाढल प त्याचा ताण सामान्यांच्या खिशावर येईल, याबावतही डॉक्टरांनी विचारणा केली आहे. सासगी



Bharatiya Vidya Bhavan's SARDAR PATEL INSTITUTE OF TECHNOLOGY

Muters rapper, national process, numbers —viol. uses.

Admission to Ph.h.D. Programme 2020-241

urdur Passi Institute of Technology (S.P.1.) is an approved Ph.D. EMTR

unthal University. It involes certise application for admission to Programma under the naturally of Renthelegy in Bectimates 8 Discommunications

greating, Computer Engineering and Excitonics 5 (injointing. The Schedul

termination forms with belief mor 27th Next 2 to 14th Junit 2.

### <u>वसई-विरार शहर महा</u>नगरपालिका वृक्षप्रधिकरण विभाग

जाहीर सूचना आहार सूचन। इहराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन आर्थितमा १९७५ कराम ८(३) क मधील तरदुर्वेनुसार, सर्व संबंधीतांना कळांवणात थेते की, खारील नमुद युक्त कारणे गावतचे अर्ज कुछ प्रधिकरूप किमामात प्राप्त झालेले असून सदर अर्जीवाबत हरकती व

		बिधित कार्ने व इतर तपशिल खालील प्रमाणे आहे.
37.	अर्जदार / जागेचा पता	विकासकामात बाधीत होत असलेली
露.		झाडे व त्यांचे ठिकाण
2	चेलिस निरोधक, विरार	सदर अर्जानुसार गाव मौजे मांडवी येथिल सर्वे
	पोलिस, ठाणे मि. भा व.	नं. ८१ मध्ये एकूण २८ गुंठे जागा मांडवी पेलिन
	वि. पोलिस आयुक्तालय,	दुरक्षेत्रचे नावे असून त्यात असलेल्या मांडवी पीरि
	वसई-विरार शहर	दुरक्षेत्र वेथे नियोजीत मांडवी पोलिस स्टेशनचे
	महानगरपालिका कार्यालया	
	समोर, विरार पूर्व.	सुरु १, सुबाभुळ २, घेरी ३, सिताफळ २,
	पिन कोड - ४०१३०५	निलगिरी १ अशी एकूण ९ झाडे असून सदर पैक
		८ झाडे विकास कामात बाधीत होत आहेत तसेच
		निलरिरी प्रजातीचे १ झाड रस्त्यालगत उंच वाकः
		असून धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे सदरची
		वाहे काकोस प्रवासी महितनेती आहे

हाडे काज्येस परवानगी मानितारेली अहे. उपरोक्त मस्तव्यविषयी आक्षेत्र वा सूचना असल्यास स्तर जाहिरात मस्तिन्द शाल्याणसून ७ दिवसांच्या आल्डेसी स्वरूपात वृक्षमाधिकरण विभाग, यसाँ-विरार, सहर महत्तरपारिका, मुख्यतव्य, चंच्या कार्यावचात देग्यात चावात. वृक्ष अधिकारी वांच्या कार्यालया पता - वसाई-विरार सहर महतन्दरचीलका, प्रभाग

ममिती भी करवालयः परिला मजलाः विरार पर्व

(डॉ. चास्त्रिम्स पंदिन) (का. चालाशाला चाका) उपआयुक्त तथा वृक्ष अधिका वसई-विरार शहर महानगरपारि

एशियन पेंट्स लिमिटेड

### 96 asianpaints

्रत्या । - त्या । त्या ।

## व्हिडियो कॉन्फ्रेसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडियो व्हिज्युअल माध्यमांच्य (ओएरवीएम) द्वारे पेण्यात येणाऱ्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेषी माहिती

(A) (प्रतिक्वारा) हुने प्रेमाणा राज्याना प्रश्ने का वार्थिक कार्यक स्थापना रहोगी मार्थिक वार्यक स्थापना रहोगी मार्थिक वार्यक स्थापना रहोगी मार्थिक कार्यक स्थापना रहोगी मार्थिक कार्यक स्थापना राज्याना स्थापना स्थाप

- प्राथ पुरिवर्शन के प्राथ करी कार्य के अपने का क्षेत्रक के प्राथ के अपने कार्य क

different was a world with a story, without the beautiful and the story of the stor

## यणाऱ्या प्रकरणामच्य वादत असल्याच दिस्न येत आहे. त्यामुळे आमरी हे निरीक्षण नोंदवित आहोत,' असेही खंडपीठाने सॉगितले.

कचऱ्याच्या विळख्यात (पान एकवरून) त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. तसेच रोज संध्याकाळी येणारे जाह. एसच राज सञ्जावताळा चनार पर्यटक सोबत स्वाद्यपदार्थ घेऊन येत पर्यटक सीवत वाहापदार्थ फेकन येत असल्याने उरतेले अन्, आहपदार्थाच्या विश्वस्था, पाक्षेट्रे, पाच्याच्या वाहरल्या हाएकुलं तरेश्च गणपती आणि देवी विसार्वननाचे निर्माल्य भरणाव्या किनाऱ्यावर टाकण्यात आले आहे. त्यामुळ एक्षीकडे परणाच्या निर्साणांच्या संक्षाच्यावर दाकण्यात अले आहे. त्यामुळ एक्षीकडे परणाच्या निर्साणांच्या संख्यन यथ पयटक यत असताना, त्याच प्रमाणात धरणाच्या चारही बाानूंनी क्ये विविध प्रकारच्या कच्याचे दिगारे बाहत आहेत. किनाऱ्यावरील कच्या पाण्यात मिसळत असल्याने धरणातील जलस्रदूषणात भर पडत आहे.

संबंधित अधिकाऱ्यांकडन सबाधत आधकाऱ्याकडून माहिती घेतली जात आहे. तसेच धरण क्षेत्रातील अस्वछता आणि संरक्षणाबाबत योग्य उपाययोजना करण्यात येतील प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

सुरक्षा भिंतीला विरोध प्रशासनाकडून सुरक्षा भिंत उभारण्याचा प्रस्ताव काही वर्षांपूर्व मांडण्यात आला होता मात्र य माडण्यात आला होता. मात्र या सुरक्षा भिंतीला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता. यामुळे धरणाच्या सुरक्षेचा आणि जलप्रदूषणाचा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. पटोन्सरीमधील

### आरक्षणवाद 'मॅट'मध्येही

पान एकप्रकान)
पान प्रमुख्या
प्रमुख्या
प्रमुख्या
कर्मा (प्रस्ती) व अञ्चुर्योक्ष
कर्मा (प्रस्ती) व अञ्चुर्योक्ष
कर्मा (प्रस्ती) प्रभावित्त
कर्मा (प्रस्ती) प्रभावित्त
कर्मा (प्रस्ती) प्रभावित्त
कर्मा (प्रस्ती) प्रभावित्त
कर्मा वर्षान्तिक्र प्रमावित्त
आकर्षकर्मिया अभावित्त प्रमावित्त
आकर्षकर्मिया अभावित्त प्रमावित्तक्र
पार्मी आरख्या प्रमावित्तक्ति आस्माव्यत्तव्या नेतिः
कर्माणा अभावित्तवित्तक्ति आस्माव्यत्तव्या नेतिः
कर्माणा अभावित्तवित्तवित्तव्या अस्माव्यत्वा नेतिः
कर्माणा अभावित्तव्यत्तिक्ति अस्माव्यत्त्वा नेतिः
कर्माणा अभावित्तव्यत्तिक्र प्रमावित्तव्यत्त्वा नेतिः
कर्मणा १२ स्थावित्तव्यत्त्वा अस्माव्यत्त्वा नेतिः
कर्मणा १२ स्थावित्तव्यत्त्वा अस्माव्यत्त्वा नेतिः
कर्मणा अस्माव्यत्त्वा अस्माव्यत्वा नेतिः
अस्माव्यत्त्वा अस्माव्यत्वा अस्माव्यत्वा अस्माव्यत्वा नेतिः
अस्माव्यत्वा अस्माव्यत्वा अस्माव्यत्वा अस्माव्यत्वा अस्माव्यत्वा नेतिः (पान एकवरून) आहे. असे असताना पदोन्नतीमधील आरक्षण रह करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील जारका रहे परिचाजा नुपुर उन्य न्यायालयाच्या निर्णयाविशेधातील सर्वोच्च न्यायालयातील अपिलात अद्याप स्थागिती आदेश नसल्याचे कारण देत राज्य सरकारने असे आरक्षण हटवण्याचा प्रयत्न केला आहे', असे म्हणणे अजंदारांतर्फे मांडण्यात आले. वासंदर्भात प्रतिनापत्रावर उत्तर टाखल यास्त्रभात प्रात्ज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्यासाठी सरकारी विकलांनी चार आठवड्यांची मुदत मागितली. त्यामुळे खंडपीठाने त्यांना मुदत देऊन याप्रश्नी पुढील सुनावणी २८ जून रोजी ठेवली.

### नवनियक्त सरपंचांनी तुरुंगातच घेतली शपथ वृत्तसंस्था, मुझन्फरनगर (उत्तर प्रदेश) प्रतिबंधात्मक आदेशांचे उ

प्रातबधात्मक आदशाच उल्लघन केल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या दोन नवनियुक्त सरपंचांनी चक्क तुरुंगातच शपथ घेतल्याची घटना उत्तर प्रदेशात समोर आली घटना उत्तर प्रदेशात स्वारीर आली.
आहे. मुझफ्कत्नपर जिल्हा तुरुंगात
हा प्रकार घडन्साने अधिकानीने बुध्ययी सांपिरते.
तुरुंग अधिकारी आणि पंचायत सदस्याच्या उपस्थितीत चा दीन नविश्वका सरस्याची पंचायत संसीतीयस्थित्व माध्यमातुन शस्य भेतत्याने तुरुंगाधिकारी कमलेश सिंह खंती सर्गिरतते.

वानी सांगितल. दरम्यान, मांडवाडा गावाचा प्रमुख फेझ मोहम्मद याला प्रतिवंधात्मक आदेशोचे पालन न केल्वाप्रकरणी व समर्थकांसह गावातून मिरवणूक काडताना हिंसा भडकवल्चाप्रकरणी मंगळवारी अटक केली. या प्रकरणात १२हून अधिक ग्रामस्थांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

### एकट्या प्रवाशासह विमानाचे उड्डाण (पान एकवरून)

(पान एक्वकरून)
विमानाच्या मुख्य वैमानिकाने स्वतः
कॉक्पिटकाईर चेकन त्यांचे स्वापत
केले. तसेच विमानोङ्गाणाआधीच्या
सर्व सूचना वैमानिकाने त्यांना
प्रत्यक्ष फूंट्र विल्या। असे का झाले,
असा प्रश्न झुंदेवी यांच्यासमोर निर्माण
झाला, आएल्या आसनावर जाकन बसताच त्यांना याचे कारण उपगले

एमैपर्ट्स कंपनीच ते विमान बोंदेग ७०० हे होते, या विमानाची अमता जयळपास ३६० आसने आहे. मुंबई-दुवई या एका प्रवासताती विमान आठ लाख रुपयोच्च दंगन्तव्यं या विमानाला येतो. तसे असतानादेखील केवळ एका प्रवासाला येकन हे विमान दुबईला रवाना हाले, हे विसोध.

जिन्नस (प्रति किलो)	आताचे दर	गेल्यावेळचे दर	
बटाटे	२२.७७ ह.	१५.५० ह.	
लाल टॉमेटो	२१.९६ रु.	१८ रु.	
कांदे	१५.९९ ह.	१६.२९ ह.	1
कोबी	८.६६ ቼ.	९.१० ह.	
भेंडी	१६.७६ रु.	१७.९१ ह.	No.
लाल भोपळा	<b>५.८</b> ४ ह.	६.१० ह.	100
पलॉवर	१३.९५ रु.	१४.४९ ह.	
केळी	१५,१०रु.	१५,४५ ह.	
तॉडली	१३ रु.	१३.९५ क.	23.50
सिमला मिरची	१६,७०७.	१६.९० ह.	1
कांद्याची पात	२०.७० ह.	२०.९७ ह.	1
चवळी	0.30 T.	१८.५४ ह.	6. 30 C

## THIRUMALAI CHEMICALS LIMITED

REGD. OFFICE: THIRUMALAI HOUSE, PLOT NO.101/102, SION MATUNGA ESTATE, ROAD NO.29, SION (EAST), MUMBAI 400 022, RESPONSIBLE CARE CIN: L24100MH1972PLC016149. Tel.No.: 022-24017841. Fax No.: 022-24011699

Email Id: thirumalai@thirumalaichemicals.com, Website: http://www.thirumalaichemicals.co

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / YEAR ENDED 31-3-2021 ( そ IN LAKHS )

		STANDALONE		С	CONSOLIDATED		
PARTICULARS	Quarter Ended 31.03.2021	Year Ended 31,03,2021	Quarter Ended 31.03.2020	Quarter Ended 31.03.2021	Year Ended 31,03,2021	Quarter Ended 31.03.2020	
	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	
Total Income from Operations	28,413	86,597	24,419	38.842	109,261	29.098	
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional	8,135	15,428	1,688	10,051	15,713		
and/or Extraordinary items)	'						
Net Profit / (Loss) for the period before Tax (after	8,135	15,428	1,688	10,051	15,713	351	
Exceptional and/or Extraordinary items)		I					
Net Profit / (Loss) for the period after Tax (after	7,086	11,762	1,335	8,467	11,769	243	
Exceptional and/or Extraordinary items)							
Total Comprehensive Income for the period (Comprising	8,808	16,923	20	10,265	16,475	(137)	
Profit / (Loss) for the period (after tax) and Other		I					
Comprehensive Income (after tax)							
Equity Share Capital	1,024	1,024	1,024	1,024	1,024	1,024	
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in	58,158	58,158	46,396	64,146	64,146	52,377	
the Audited Balance Sheet of the last financial year							
Earnings Per Share (of Rs.1/- each) (for continuing and							
discontinued operations)		l					
Basic: (in Rs.)	6.92	11.49	1.30	8.27	11.49		
Diluted: (in Rs.)	6.92	11.49	1.30	8.27	11.49	0.24	
Notes:							
The above is an extract of the detailed format of Quarte							
/Lieting and Other Displacure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Einspein Regults are available on the Stock							

(Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock

Exchanges website (www.bseindia.com, www.nseindia.com) and on the Company website (www.thirumalaichemicals.com).

2. The Audit Committee has reviewed and the Board of Directors have approved the above results at their respective meetings held on 25th May, 2021.

and 26th May, 2021. THIRLIMALAL CHEMICALS LIMITED

RAMYA BHARATHRAM

WHOLE TIME DIRECTOR AND CHIEF FINANCIAL OFFICER

DIN: 06367352



Date : 26 May 2021

## SHARDA CROPCHEM LIMITED

CIN: L51909MH2004PLC145007 Registered Office: 2<sup>nd</sup> Floor, Prime Business Park, Dashrathlal Joshi Road,

Vile Parle (West), Mumbai - 400 056 .

Extract of Addited Collsolidated Fillaticia	ricesuits for the Quarter And	ear Lilded March 31, 202
		(INR In
	Three months ended	Year ended

	Three months ended		Year ended			
Particulars	March 31, 2021	March 31, 2020	March 31, 2021	March 31, 2020		
	(Audited)#	(Audited)#	(Audited)	(Audited)		
Total Income from Operations	108,813.64	87,607.78	239,560.77	200,301.82		
Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional items)	16,691.88	13,813.55	30,945.45	18,486.93		
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	16,691.88	13,813.55	30,945.45	18,486.93		
Net Profit / (Loss) for the period after tax	13,393.14	14,168.15	22,921.77	16,469.17		
Total Comprehensive Income for the period / year	13,404.17	14,712.88	22,959.41	17,304.53		
Equity Share Capital	9,022.05	9,022.05	9,022.05	9,022.05		
Other Equity			152,407.90	131,257.26		
Earnings Per Share (before and after Extraordinary items)						
Basic / Diluted (INR per share)	14.84	15.70	25.40	18.25		
(Face value per Share of INR 10/- each)						
Extract of Audited Standalone Financial Results For the Quarter And Year Ended March 31, 2021						

				(INR In Lakhs
Particulars	Three months ended		Year ended	
	March 31, 2021	March 31, 2020	March 31, 2021	March 31, 2020
	(Audited)#	(Audited)#	(Audited)	(Audited)
Total Income from Operations	99,165.38	77,313.32	203,261.95	161,606.55
Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional items)	14,581.40	12,929.00	28,468.22	20,880.44
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	14,581.40	12,929.00	28,468.22	20,880.44
Net Profit / (Loss) for the period after tax	11,485.64	13,642.04	20,979.34	19,188.53
Total Comprehensive Income for the period / year	11,474.02	13,631.59	20,985.44	19,185.77
Equity Share Capital	9,022.05	9,022.05	9,022.05	9,022.05
Other Equity			141,245.86	122,064.83
Earnings Per Share (before and after Extraordinary items)				
Basic / Diluted (INR per share)	12.71	15.12	23.25	21.27
(Face value per Share of INR 10/- each)				
#Refer note 2				

Place: Mumbai Date: May 26, 2021

the audited figures in respect of the full financial year ended

For Sharda Cropchem Limited R. V. Bubna